

**महाराष्ट्र विधानसभा**  
**चौथे अधिवेशन, २०१४**  
**तारंकित प्रश्नोत्तरांची यादी**

मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर, २०१४ / पौष २, १९३६ ( शके )

- |   |   |                     |
|---|---|---------------------|
| <ul style="list-style-type: none"> <li>(१) पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री</li> <li>(२) मुख्यमंत्री</li> <li>(३) मदत, पुनर्वसन व भूकंप पुनर्वसन मंत्री</li> <li>(४) गृहनिर्माण मंत्री</li> <li>(५) कामगार मंत्री</li> <li>(६) रोजगार हमी योजना मंत्री</li> <li>(७) अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री</li> <li>(८) अन्न आणि औषध प्रशासन मंत्री</li> <li>(९) जलसंपदा मंत्री</li> <li>(१०) परिवहन मंत्री</li> <li>(११) पर्यावरण मंत्री</li> <li>(१२) उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री</li> <li>(१३) सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री</li> </ul> | } | यांचे प्रभारी विभाग |
|---|---|---------------------|

**प्रश्नांची एकूण संख्या - ५१**

**मुंबई उपनगरातील दहिसर येथील गणपत पाटील नगर येथे तिवरांच्या झाडांची कत्तल हेत असल्याबाबत**

- (१) \* ३६५९ श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) मुंबई उपनगरातील दहिसर येथील गणपत पाटील नगर येथे तिवरांच्या झाडांची कत्तल करून सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भरणी करण्याचे काम सर्रासपणे सुरू असल्याचे माहे नोव्हेंबर, २०१४ च्या पहिल्या आठवड्यात शासनाच्या निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर ठिकाणी भरणी करून त्या जागेवर दररोज नवीन झोपडपट्ट्या उभारल्या जात असल्यामुळे पर्यावरणाची हानी होत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, त्यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी (दहिसर) यांनी मा.मुख्यमंत्री, मा.जिल्हाधिकारी, उपनगर मुंबई, मा.अप्पर पोलीस आयुक्त, झोन-११ यांना दिनांक २४ नोव्हेंबर, २०१४ रोजी निवेदन देऊन तिवरांची कत्तल व भरणी थांबविण्याबाबत मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर मागणीवर शासनाने कोणती कारवाई केली आहे,
- (५) अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नसल्यास विलंबाची कारणे काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) मुंबई उपनगरातील दहिसर येथील गणपत पाटील नगर येथे नोव्हेंबर, २०१४ मध्ये तिवरांच्या झाडांची कत्तल झालेली नाही. परंतु दिनांक २८.११.२०१४ रोजी दैनंदिन पाहणीवेळी अस्तित्वात असलेले कांदळवन व ५० मीटर अंतरावरील झोपडपट्टी यादरम्यान भरणीचा प्रकार आढळून आल्यानंतर अनधिकृतरीत्या मातीचा भराव टाकणाऱ्या २ ट्रकधारकांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिनांक २८.११.२०१४ रोजी कारवाई करून रु.४००००/- दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे सदर २ ट्रकधारकांवर महानगरपालिकेने एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत कलम ५२(४३) अन्वये दिनांक २८.११.२०१४ रोजी एम.एच.बी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (२) नाही. सदर ठिकाणी अलिकडच्या काळात नव्याने झोपड्या झालेल्या नाहीत. (३) व (४) दिनांक २४.११.२०१४ रोजीचे निवेदन प्राप्त झालेले नाही. तथापि, स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तहसिलदार, बोरीवली यांच्या कार्यालयात संबंधित ठिकाणी स्थानिक रहिवाशी तिवरांच्या झाडांची कत्तल करून भरणी करण्याचे काम करित असून अशा दृष्ट्यामुळे पर्यावरणचे नुकसान होत आहे असे पत्र दिलेले आहे. तथापी सदर निवेदन प्राप्त होण्याअगोदरच या प्रकरणी वेळोवेळी कारवाई करण्यात आलेली आहे एम.एच.बी. कॉलनी पोलीस ठाण्यामार्फत तिवरांच्या झाडासंदर्भात पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९६८ च्या कलम १५(१) (२) अन्वये दिनांक २९.११.२०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये ४ आरोपीना अटक करण्यात आली होती. (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे १३० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याबाबत**

- (२) \* ४०७९ श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक १ जानेवारी ते १३ ऑक्टोबरपर्यंत केलेल्या ४१ कारवायांमध्ये सुमारे १३० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणांमध्ये सर्वाधिक प्रमाण पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचे असून त्यांनी पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर बेहिशेबी मालमत्ता गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे,त्यानुसार दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे ?
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) दिनांक ०१ जानेवारी ते १३ ऑक्टोबर, २०१४ पर्यंत केलेल्या ४१ अपसंपदा गुन्ह्यांच्या कारवायांमध्ये एकूण रुपये १२९,७४,९७,८६४/- एवढी अपसंपदा संपादित केल्याचे निष्पन्न झाले आहे.

(२) उक्त ४१ गुन्ह्यांपैकी पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांवर ८ गुन्हे दाखल केले असून त्यांनी पदाचा/अधिकाराचा गैरवापर करून एकूण रु.७०,०५,८४,१९६/- एवढ्या रकमेची अपसंपदा संपादित केल्याचे निष्पन्न झाले आहे.

(3), (4) व (5) सदर लोकसेवकाची चौकशी करण्यात आली आहे. केलेल्या चौकशीमध्ये बेहिशेबी मालमत्ता आढळून आल्याने लोकसेवकांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 चे कलम १३ (1) (इ) सह 13 (2) अन्वये गुन्हे नोंद केले आहेत.

### नाशिक येथील गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत

(३) \* १०३४ श्री.छगन भुजबळ (येवला) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(1) नाशिक येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा केला जात असतानाही या नदीच्या पाण्याचा गढूळपणा सत्वादनशे पटीनी वाढल्याची बाब नुकतीच निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(2) तसेच सदर नदी पात्रामध्ये ई कोलाय, के लिफॉर्मस, नायट्रेट, क्लोराइड, प्लोराइड इ. घातक रसायनाचे प्रमाण प्रचंड वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे, हे ही खरे आहे काय,

(3) असल्यास, याबाबत शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(4) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार शासनामार्फत कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

(5) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत.

श्री. रामदास कदम : (१) हे खरे नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत गोदावरी नदीच्या पाण्याचे, राष्ट्रीय पाणी गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत नियमितपणे नमुने गोळा करण्यात येतात. सदर पाण्याच्या नमुन्यांचे अवलोकन केले असता नदीच्या पाण्याच्या गढूळपणाची वार्षिक सरासरी विहित मर्यादेत आढळून येते.

(२) हे खरे नाही.

नाशिक महानगरपालिका हद्दीत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गंगापूर धरणातून केला जात असून गोदावरी नदीतून पिण्याच्या पाण्याचा कुठलाही उपसा केला जात नाही तसेच नाशिक महानगरपालिका हद्दीत माहे जानेवारी-२०१४ ते नोव्हेंबर, २०१४ या कालावधीत जलजन्य आजाराची कुठल्याही प्रकारची साथ उद्भवली नाही, असे वैद्यकीय अधीक्षक, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी त्यांचे अहवालात नमूद केले आहे.

(३) व (४) नद्यांच्या काठावर असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपरिषदा, छोटी व मोठी गांवे तसेच औद्योगिक वसाहती, विद्युत निर्मिती केंद्र इ. मधून निर्माण होणारे सांडपाणी प्रक्रियेनंतर/प्रक्रियेशिवाय नदी पात्रात सोडल्यामुळे जल प्रदूषण होत आहे. नाशिक शहरातून निर्माण होणा-या २८० द.ल.घ. मी. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रतिदिन २७०.५० द.ल.लि. क्षमतेचे ७ सांडपाणी प्रक्रिया केंद्र विकसित केले असून सध्या ते कार्यरत आहेत व त्याद्वारे सुमारे २१० द.ल.लि. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येते.

गोदावरी नदीच्या प्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या जनहित याचिकेसंदर्भात मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी व संशोधन संस्था (NEERI) नागपूर या संस्थेची तज्ञ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मा.आयुक्त (महसूल) नाशिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून या समितीकडून दर दोन महिन्यांनी गोदावरी प्रदूषण नियंत्रणाबाबतचा आढावा घेतला जातो व त्याचा अहवाल मा.उच्च न्यायालय, मुंबई यांना सादर केला जातो.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मौजे चिपळे (ता.पनवेल, जि.रायगड) भोकरपाडा स्टॉप येथे सदनिका देण्याच्या नावाखाली लाखो रूपये घेऊन नागरिकांची फसवणूक केल्याबाबत**

- (४) \* ८८२ श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) मौजे चिपळे (ता.पनवेल, जि.रायगड) भोकरपाडा स्टॉप येथे स्वप्ननगरी होम्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक श्री.अनिल दामोदर पोटे व श्री.श्रीनिवास व्ही मुरारी या विकासकांनी नविन प्रकल्पामध्ये सदनिका देण्याच्या नावाखाली लाखो रूपये घेऊन नागरिकांची फसवणूक केल्याची तक्रार स्थानिक लोकप्रतिनिधीनी माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०११ मध्ये करार होऊन सुद्धा विकासकांकडून आजतागायत सदनिका न मिळाल्यामुळे खांदेश्वर (ता.पनवेल) पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २४ डिसेंबर, २०१३ रोजी फसवणूक झालेल्या अनेक नागरिकांनी लेखी तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी पोलीसांनी सदर विकासकांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) होय.

(३) सदर प्रकरणी विकासक यांच्याविरुद्ध फिर्यादीनी दिलेल्या तक्रारीनुसार खांदेश्वर पोलीस ठाणे येथे खालील तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

मौजे चिपळे, भोकरपाडा सर्वे नं.७२/२ संबंधाने आरोपी अनिल पोटे यांच्याविरुद्ध गु.र.नं. १४६/२०१४ भा.दं.वि. कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

आरोपी अनिल पोटे यांच्या विरुद्ध खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. १५०/२०१४ भा.दं.वि. कलम ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.

तसेच आरोपीविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाणे येथे मौजे चिपळे, भोकरपाडा सर्वे नं. ७२/२ संबंधाने गु.र.नं. १५२/२०१४ भा.दं.वि. कलम ४२० प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासानंतर पुरावे गोळा करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरालगत झालेला स्फोट**

(५) \* ६४३ श्री.किसन कथोरे (मुरबाड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिरालगत दिनांक १० जुलै, २०१४ वा त्या सुमारास स्फोट होवून पोलीस कर्मचा-यांसह सहा जण जखमी झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,

- (3) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार दोषीवर कोणती कारवाई केली तसेच सदर स्फोटातील जखमींना कोणती मदत करण्यात आली वा येत आहे,  
 (4) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) सदर घटनेबाबत प्रथमतः विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे गुर.नं.१७३/२०१४ अन्वये गुन्हा नोंदवून त्यानंतर दहशतवाद विरोधी पथक पोलीस ठाणे, मुंबई गुर.नं.०९/२०१४, कलम ३०७, ३२४, ४२७, १२० (ब) भा.दं.वि.सं., सह कलम ३,४,५ भारतीय स्फोटक कायदा सह कलम १६,१८ बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंध) अधिनियम १९६७, सुधारीत २००८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रस्तुत प्रकरणी दहशतवाद विरोधी पथकामार्फत चौकशी सुरु आहे.

(३) प्रस्तुत घटनेच्या अनुषंगाने अज्ञात आरोपीचा शोध सुरु आहे. सदर स्फोटातील जखमी व्यक्ती ह्या किरकोळ जखमी असल्याने व त्यांच्यावर उपचार करून तात्काळ/ लगेच सोडून देण्यात आल्यामुळे त्यांना आर्थिक मदत करण्यात आली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

### -ठाणे शहरातील जेल तलावामध्ये वाढलेले प्रदूषण

(६) \* ६०९ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे शहरातील जेल तलावामध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडल्याचे तसेच सदर तलावामध्ये वाढलेल्या प्रदूषणामुळे मासे, तलावातील जीवजंतु नष्ट होत असतांनाच तलावातील दलदल, गलिच्छपणा व दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात निदर्शनास आले होते, हे खरे आहे काय,

(२) उक्त प्रश्नी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आतापर्यंत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

(उत्तर आले नाही.)

### - ठाणे शहराची सुरक्षा धोक्यात आली असल्याबाबत.

(७) \* २९११ श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली गावात ठाणे पोलीसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात रायफली जप्त करण्यात आल्याने ठाणे शहराची सुरक्षा धोक्यात आली असल्याचे तसेच २५ काश्मिरी तरुण विना परवाना शस्त्र वापरत असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान आढळून आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्याच्या प्रमुख शहरांमध्ये उत्तर भारतात शस्त्र परवाना मिळवलेले सुरक्षा रक्षक तैनात केले जात असल्याने, आर्म लायसन्स अॅक्टमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पोलीस दलाकडून मांडण्यात आलेला आहे, हे ही खरे आहे काय,

- (3) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय त्यानुषंगाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
 (4) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) ठाणे जिल्ह्यातील कासारवडवली गावात ठाणे पोलीसांनी छापा टाकून 6 काश्मिरी तरुणांना विना परवाना असलेल्या 25 बंदुका जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली होती.

(2) हे खरे नाही.

(3) प्रस्तुत प्रकरणी ठाणे पोलीस आयुक्तालयातर्गत असलेल्या कासारवडवली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.75/2014 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 35 व मुं.पो.का. कलम 37(1) 135 प्रमाणे खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सीचा मालक व 6 आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**बोरीवली (मुंबई) येथील आदिवासी पाड्यातील आरे पालिका शाळेकरिता सुरु करण्यात आलेली बससेवा बंद करण्यात आल्याबाबत**

(C) \* १८७ श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) बोरीवली (मुंबई) येथील आदिवासी पाड्यातील आरे पालिका शाळा ही जंगली विभागात असून तेथील या विभागाकरिता सुरु करण्यात आलेली बससेवा चिखलाचे कारण देत बंद करण्यात आल्याने या शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांचे जीवन धोक्यात आले असल्याचे माहे जुलै, २०१४ मध्ये वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू शाळेसाठी रस्ते, शाळेची संरक्षक भिंत आणि शाळेच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षी तीन कोटी ४२ लाखांचा निधी पालिकेने मंजूर केला होता परंतु सदरहू कामे बहुतांशी झालीच नसून जी कामे झाली आहेत ती कामेही निकृष्ट दर्जाची असल्याने सदरहू शाळेच्या दुरुस्तीकरिता देण्यात आलेला निधी वाया गेला आहे हे पाहता शासन त्वरीत आवश्यक ती कार्यवाही करणार वा करित आहे,

(३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही. गोरेगाव येथील आरे वसाहतीमधील आदिवासी पाड्यात असलेल्या महापालिका शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीकरिता बेस्ट उपक्रमाने दि. २३.१०.२०१३ पासून विशेष बससेवा सुरु केलेली आहे. जुलै २०१४ च्या सुमारास महापालिका शाळा व मुख्य रस्ता दरम्यानचा जोडरस्ता अतिवृष्टीने खचल्यामुळे बससेवा महापालिका शाळेच्या द्वारापर्यंत कार्यरत ठेवणे शक्य नव्हते. परंतु काही दिवसांनी रस्त्याच्या डागडुगीचे काम केल्यानंतर बससेवा महापालिका शाळेपर्यंत करण्यात आलेली आहे.

(२) हे खरे नाही. आरे कॉलनी येथील शाळेचे रु. ३,४२,३०,३४२/- किंमतीचे दुरुस्तीचे हे प्रकल्प सल्लागार मे.अरुण केळकर आणि असोसिएट्स यांच्या शाळा पायाभूत सुविधा

कक्ष यांच्या निरीक्षणाखाली पूर्ण करण्यात आले आहे. शाळा दुरुस्तीचे संपूर्ण काम व्यवस्थितरित्या पूर्ण झालेले असून सदर कामाची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दक्षता विभागातर्फे वेळोवेळी पाहणी करण्यात आली आहे.  
(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
- राज्यातील पोलिसांना घरे उपलब्ध करून देण्याबाबत

(९) \* १२१ श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.संतोष टारफे (कळमनुरी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न अत्यंत बिकट झाला असून अनेक पोलीस झोपडपट्ट्यांमध्ये राहत असल्याचे माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने अनेक ठिकाणी पोलीसांच्या वसाहती उभारल्यात परंतु पोलिसांच्या संख्येच्या मानाने त्या खूपच कमी असल्याचे आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, पोलिसांना मूलभूत सोयीसुविधांयुक्त अशी घरे उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) राज्यात पोलीस अधिकारी व कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे संख्याबळ २१९९६६ इतके आहे. त्यापैकी ८६५१५ निवासस्थाने उपलब्ध आहेत. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या संख्याबळाच्या तुलनेत त्यांच्या निवासस्थानांची संख्या अनुक्रमे २७.६० टक्के व ४०.५४ टक्के इतकी आहे.

पोलीस निवासस्थानांच्या बांधकामासाठी सन २०१४-१५ मध्ये रु.७०.२३ कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त रु.५०० कोटी इतकी रक्कम हडको कडून अर्ज घेऊन पोलीस निवासस्थानांचे बांधकाम करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.

-----  
राज्यात नऊ धर्मादाय आयुक्तांची गरज असतांना दोन आयुक्तांमार्फत कारभार चालत असल्याने हजारो प्रकरणे प्रलंबित असल्याबाबत

(१०) \* २०१६ श्री.हनुमंत डोळस (माळशिरस) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील लाखो संस्थांच्या नोंदणीपासून निवडणूकीपर्यंतच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्मादाय आयुक्तालयात नऊ आयुक्तांची आवश्यकता असतांना केवळ दोनच आयुक्त असून अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांमार्फत कामकाज चालत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यात नऊ आयुक्तांची गरज असतांना दोन आयुक्तांमार्फत कारभार चालत असल्याने हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,

- (3) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनो प्रलंबित प्रकरणे निकाली काढणेबाबत तसेच आयुक्तांची रिक्त पदे तातडीने भरणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
 (4) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) हे खरे नाही.

धर्मादाय सह आयुक्त या संवर्गाची 10 पदे मंजूर असून त्यापैकी आठ पदे भरलेली आहेत. सद्यःस्थितीत धर्मादाय सह आयुक्त, अमरावती मुख्यालय, मुंबई व धर्मादाय सह आयुक्त, अमरावती अशी 2 पदे रिक्त असून सदर पदे भरण्याची कार्यवाही सुरु आहे.

- (2) प्रश्न उद्भवत नाही.  
 (3) प्रश्न उद्भवत नाही.  
 (4) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटर तब्बल 11 वर्षापासून बंद असल्याबाबत**

(११) \* २५९४ श्री.राजेंद्र पाटणी (कारंजा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) मुंबई येथील के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटर तब्बल 11 वर्षापासून बंद असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक व त्यांना यासाठी खाजगी कंपनीकडे जादा पैसे मोजावे लागत असल्याची बाब माहे नोव्हेंबर, 2014 मध्ये निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,  
 (2) असल्यास, सदर मशीन दुरुस्ती करण्यासाठी तसेच रुग्णांची गैरसोय थांबविण्यासाठी शासनमार्फत कोणती कार्यवाही करण्यात आली अथवा येत आहे,  
 (3) नसल्यास, विलंबाची कारणे काय?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) हे अशंतः खरे आहे. प्लाझ्मा सेंटरला के.ई.एम. रुग्णालयात देण्यात आलेल्या जागेमध्ये तयार होणाऱ्या औषधांचे उत्पादन, अन्न व औषध प्रशासन कायदा 1940 अन्वये "चांगली उत्पादन क्षमतेप्रमाणे" आवश्यक असलेल्या बाबीची पूर्तता होत नसल्यामुळे सदर केंद्रातील उत्पादन बंद करावे लागले. सन 2014 मध्ये काही कालावधीकरिता अॅलब्युमिन व आय.व्ही.आय.जी.जी. औषधाचा देशभर सर्वत्र तुटवडा होता. तथापि रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता या सेंटरची औषधी उत्पादने बाहेरून बनवून घेऊन अल्प दरात रुग्णांना पुरविण्यात येत होती. सदर उत्पादने बाजारभावापेक्षा अत्यंत कमी किंमतीने ना नफा तत्वावर गरीब व गरजू रुग्णांना प्लाझ्मा सेंटरमार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेस प्राप्त होत होती. तथापि सदर औषध आता उपलब्ध झाली आहेत.

(2) के.ई.एम. रुग्णालयातील प्लाझ्मा सेंटर सन 1990 ते 2003 पर्यंत सुरु होते व सदर सेंटरमधील सर्व मशीन्स त्यावेळी कार्यरित होती. तथापि अन्न व औषध प्रशासन कायदा 1940 अन्वये प्लाझ्मा सेंटरची जागा व यंत्रसामुग्री या सोयी-सुविधांची पूर्तता होऊ शकत नसल्यामुळे सेंटरमधील औषधंचे उत्पादन बंद करावे लागले व गोंवडी येथील शताब्दी रुग्णालयाच्या जागेमध्ये स्थलांतरित करावे लागले. परंतु सेंटरच्या नवीन प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनाचे काम महानगरपालिकेमार्फत अंतिम टप्प्यात असून नजीकच्या काळात सेंटरमधील उत्पादन सुरु करण्यात येईल.

(3) मुळ प्रकल्प हा के.ई.एम. रुग्णालयात 7 व्या मजल्यावर होता. या जागेवर अन्न आणि औषध कायद्यातील तरतुदी पूर्णपणे व तंतोतंत पाळणे शक्य नसल्याने संपूर्ण प्रकल्प रुग्णालयाच्या इमारतीमधून स्वतंत्र जागी स्थलांतरित करण्यात आला आणि



उत्पादन क्षमता जवळजवळ दुप्पट केली. या दरम्यान आलेल्या अनेक तांत्रिक अडचणी सोडवून अद्यावत प्रकल्प आता अंतिम टप्प्यात असून लवकरच प्लाझ्मा उत्पादने महानगरपालिकेमार्फत सुरु करण्यात येतील.

**सफाळे येथे (जि.पालघर) सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय उभारण्याबाबत**

(१२) \* ३२४४ श्री.विलास तरे (बोईसर) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) सफाळे परिसरातील (जि.पालघर) एकूण 69 गावे व 46 पाडे मिळून तेथील लोकसंख्या 2 लाखांच्यावर जाऊन पोहोचली असून दैनंदिन वाढत्या नागरिकीकरणामुळे दिवसागणिक लोकसंख्येत भर पडत असून त्याचा परिणाम आरोग्य विषयक मुलभूत सुविधांसह सर्व सुविधांचा बोजवारा उडालेला असून अपघातात फ्रॅक्चर झालेल्या रुग्णांचा एकसरे काढून झाल्यावरच त्या दुखापतीचा अंदाज लावला जातो, तथापी सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकसरेची सोय तसेच अद्यावत ऑपरेशन थिएटर व अन्य सोयी-सुविधा नसल्यामुळे त्या रुग्णांवर केवळ प्राथमिक उपचार करून त्यांना खाजगी रुग्णालयात पाठविण्याचा सल्ला प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात येत असल्यामुळे तेथील नागरीकांनी ३ वर्षांपासून सातत्याने सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात यावे म्हणून मा.आरोग्य मंत्री, सचिव, आरोग्य विभाग, उपसंचालक, आरोग्य सेवा, ठाणे, जिल्हाचिकीत्सक, सामान्य रुग्णालय, ठाणे आदीकडे लेखी निवेदनाद्वारे, प्रत्यक्ष भेटून आदोलने करून मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, सदरहू मागणीबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे,
- (3) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत : (1) हे अशंत: खरे आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र सफाळे येथे आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. तसेच सदर केंद्रात ऑपरेशन थिएटर असून तेथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात येतात.

शासकीय निकषानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात क्ष-किरण यंत्र सुविधा व विशेषज्ञांची सेवा उपलब्ध नसते. त्यामुळे अपघात झालेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार देऊन गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांना जवळच्या शासकीय रुग्णालयात संदर्भित करण्यात येते.

सफाळे येथे सुसज्ज व अत्याधुनिक रुग्णालय उभारण्यात यावे याबाबत निवेदन प्राप्त झालेले नाही.

- (2) प्रश्न उद्भवत नाही.
- (3) प्रश्न उद्भवत नाही.

**अन्न व औषध प्रशासन विभागातील भरतीमध्ये अनियमिता झाल्याबाबत**

(१३) \* ३३५७ श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) अन्न व औषध प्रशासन विभागातील सन 2014 मध्ये झालेल्या भरतीमध्ये अनियमितता झाल्याचे माहे जुलै, 2014 मध्ये निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, फक्त प्रकरणाची शासनमार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (3) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(4) नसल्यास, विलंबाचे कारणे काय आहेत ?

- श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) हे खरे नाही.  
 (2) प्रश्न उद्भवत नाही.  
 (3) प्रश्न उद्भवत नाही.  
 (4) प्रश्न उद्भवत नाही.

विक्रोळी (मुंबई) येथील महानगरपालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून नेत्रचिकित्सा विभाग, अतिदक्षता विभाग बंद असल्याबाबत

(१४) \* २४२ श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) विक्रोळी (मुंबई) येथील महानगरपालिकेच्या महात्मा फुले रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून नेत्रचिकित्सा विभाग, अतिदक्षता विभाग बंद असून इतर अनेक काही विभाग बंद पडत चालले असल्यामुळे कांजूर मार्ग, विक्रोळी व घाटकोपर या परिसरातील येणा-या हजारो नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याचे माहे ऑक्टोबर, 2014 मध्ये वा त्यासुमारास आढळून आले, हे खरे आहे काय,  
 (2) असल्यास, या रुग्णालयातील बंद पडलेले विभाग तातडीने सुरु करण्याबाबत तसेच या रुग्णालयाच्या कारभाराकडे दुर्लक्ष करणा-या पालिका प्रशासनावर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,  
 (3) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही. सदर रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग व अतिदक्षता विभाग सद्यःस्थितीत कार्यरत असून, माहे जानेवारी ते नोव्हेंबर, 2014 पर्यंत नेत्रचिकित्सा विभागामध्ये बाह्यरुग्ण विभागात 7807 रुग्णांवर उपचार करण्यात आले व एकूण ९१ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. तसेच अतिदक्षता विभागामध्ये ९१५ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच या रुग्णालयात वैद्यकीय, बालरोग, शल्यक्रिया, अस्थिव्यंग, कान-नाक व घसा, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा, अतिदक्षता, क्ष-किरण, प्रयोगशाळा, सोनोग्राफी व २४ तास अपघात विभाग हे विभाग कार्यरत आहेत. (२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

वडकून ता.डहाणू( जि.ठाणे)येथील एस.आर.के. महाविद्यालयातील आदिवासी मुलींचे अपहरण करण्यात येत असल्याबाबत

(१५) \* ४१३० प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) डहाणू( जि.ठाणे) वडकून येथील एस.आर.के. महाविद्यालयातील शिकणाऱ्या आदिवासी मुलींचे अपहरण करण्यात येत असल्याचे प्रकार वाढत असल्यामुळे मुलीमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये भितीचे व चिंतेचे वातावरण पसरले असल्याचे माहे ऑक्टोबर, 2014 मध्ये वा त्यादरम्यान आढळून आले आहे, हे खरे आहे काय,

- (2) असल्यास, सदरहू ठिकाणी मुलीच्या होत असलेल्या अपहरणाच्या घटना रोखण्याबाबत सदर परिसरातील शाळेतील मुलींना संरक्षण मिळण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (3) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) माहे सप्टेंबर, 2014 मध्ये मौजे सरवली गाव ता.डहाणू येथील खाजगी शिकवणीवरून रोडने पायी घरी येत असतांना दोन आरोपींनी एका मुलीला ढकलून त्यांच्या कारमध्ये बसवून आशागड रोडने पळवून नेल्याबाबत डहाणू, पोलीस ठाणे ग.र.नं.79/2014 भा.दं.वि. कलम 363, 336, 354 (अ), (२) 34 सह बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण प्रतिबंध कायदा 2012 चे कलम 7 व 8 प्रमाणे दिनांक 20.9.2014 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संबंधित दोन्ही आरोपींना पोलीसांनी लागलीच अटक केलेली आहे. तसेच आरोपीविरुद्ध सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये कोणत्याही प्रकारचे भितीचे वातावरण निर्माण झाले नाही.

(2) सदर प्रकरणी अपहरणाच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून महिला टोल फ्री हेल्पलाईन सुरु करण्यात आलेली आहे. तसेच महिलांना मदतीसाठी पोलीस ठाण्यात तात्काळ माहिती कळविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

गणेशात व साध्या वेशात पोलीसांची जास्तीत जास्त गस्त महाविद्यालय परिसरात सुरु करण्यात आलेली आहे.

शाळा/महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांना पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे यांचे दुरध्वनी क्रमांक देण्यात आले असून लहान मुलांचे लैंगिक घटना अगर कोणत्याही इतर अनुचित घटनेबाबत तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

पोलीस ठाणे हद्दीतील चेक पोस्ट ठिकाणी महिला पोलीस कर्मचारी यांचे नियुक्ती करण्यात आली.

(3) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पाटण( जि.सातारा) तालुक्यातील वांग मराठवाडी  
धरणप्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणेबाबत**

(१६) \* २९७८ श्री.शंभुराज देसाई (पाटण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) पाटण( जि.सातारा) तालुक्यात सन १९९७ मध्ये प्रारंभ झालेल्या वांग मराठवाडी या धरणाचे काम ४० टक्के पूर्ण झाले असून सदरचे धरणाचे काम गत १७ वर्षांपासून बंद अवस्थेत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वांग मराठवाडी या धरणप्रकल्पांतर्गत मेंढ, खालचे घोटील, उमरकांचन ही गांवे पूर्णतः तर मराठवाडी, जाधववाडी, वरचे घोटील, जिंती, निगडे व कसणी ही अर्शातः बाधित गांवे होत असून या गांवांमध्ये सुमारे २००० चे वर कुटुंब असून त्यांचे पुनर्वसन अद्यापही झाले नाही , हे ही खरे आहे काय,

(३)असल्यास, सदरचे वांग मराठवाडी धरणाचे काम पूर्ण करणेकरीता तसेच बाधित गावांचे पुनर्वसन करणेकरीता कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(४)नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत.

**श्री. गिरीष महाजन :** (1) सन 1997 मध्ये सुरु झालेले धरणाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. सन 2011 पासून धरणचे काम प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे बंद आहे.

- (2) या प्रकल्पांतर्गत रेठरेकरवाडी, मेंढ, घोटील व उमरकांचन अशी 4 गावे पुर्णतः तसेच मराठवाडी, जाधववाडी, कसणी, निगडे व जिंती अशी 5 गावे अंशतः बांधीत होत आहेत. बांधीत कुटुंबाच्या पुनर्वसनाची कार्यवाही मसहल व पुनर्वसन यंत्रणेमार्फत प्रगतीत आहे.
- (3) व (4) सातारा जिल्ह्यात 3 व सांगली जिल्ह्यात 12 अशा एकूण 15 पुनर्वसित गावठाणांमध्ये आवश्यक नागरी सुविधांची कामे पूर्ण झालेली आहेत. तथापी बांधित प्रकल्पग्रस्तांना पया र्थी जमीनी वाटपाचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने त्याबाबत रोख नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून महसूल विभागास सादर झाला असून सादर प्रस्ताव शासन स्तरावर निर्णयाधीन आहे.

-----

**जालना जिल्ह्यातील लोणार भायगाव येथील शेतकऱ्यांची  
विद्युत ट्रान्सफार्मर न देता आर्थिक फसवणूक केल्याबाबत**

- (१७) \* ३१०५ श्री.अर्जुन खोतकर (जालना) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (1) लोणार भायगाव( ता.अबड ,जि. जालना ) येथील शेतकऱ्यांची विद्युत ट्रान्सफार्मरसाठी 1.00 लक्ष रुपये रक्कम घेवूनही ट्रान्सफार्मर न बसविल्याने विज मंडळाचे अभियंता व विद्युत ठेकेदार जाधव यांच्या कडून फसवणूक झाल्याची तक्रार दिनांक 21 नोव्हेंबर, 2014 रोजी जिल्हाधिकारी, जालना यांचेकडे निवेदनाद्वारे केली, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, जिल्ह्यात असे अनेक प्रकार घडत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे, हे ही खरे आहे काय,
- (3) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (4) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय,
- (२) नाही,
- (३) चौकशीत मे.पंकज इंडस्ट्रीज यांचेकडून अनधिकृत पाच रोहित्रे बसविल्याचे आढळून आल्याने पोलिस कार्यवाही करण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**धुळे येथील आदिवासी युवतीवर बलात्कार करणा-या आरोपीवर कारवाई करण्याबाबत**

- (१८) \* २३२७ डॉ.संजय रायमुलकर (मेहकर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (1) धुळे येथील आदिवासी युवतीवर बलात्कार करणा-या आरोपीना तसेच त्यांना वाचविणा-या प्रशासन यंत्रणेतील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याकरिता दि. 14 नोव्हेंबर, 2014 रोजी वा त्यासुमारास प्रांत कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला होता, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, या प्रकरणातील आरोपीवर व त्यांस सहकार्य करणा-यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (3) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेन्द्र फडणवीस :** (१) हे खरे नाही, धुळे येथील आदिवासी युवतीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीवर कारवाई करण्याबाबत गायत्री सोशल वेल्फेअर संस्था संचालित, दामीनी महिला अत्याचार निवारण व कायदेविषयक मार्गदर्शन समितीच्या पदाधिकारी यांनी दि.११.११.२०१४ रोजी जिल्हाधिकारी, धुळे यांना निवेदन दिले आहे.

(२) सदर घटनेतील युवतीचा दि.१६.९.२०१४ रोजी धुळेशहर पोलीस स्टेशनमधील महिला तक्रार निवारण कक्षाच्या अधिकारी व जिल्हा महिला दक्षता समितीच्या अशासकीय सदस्या यांचे समक्ष जबाब घेतला आहे. सदर जबाबात तिने नमूद केले आहे की, अभ्यास करत नसल्याच्या कारणावरून आईने रागावल्यामुळे त्यांच्यामध्ये भांडण होवून, राग आल्याने घरातून सिमकार्ड आणण्याच्या बहाण्याने ती घरातून निघून गेली, त्यानंतर ती शहरातील विविध भागामध्ये दिवसभर फिरून रात्री एका बांधकामाच्या ठिकाणी झोपली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रेल्वे स्टेशनवरून चाळीसगाव येथे जावून व तेथे दिवसभर फिरून रात्रीच्या वेळेस ती पुन्हा धुळे येथे परत येऊन तिने आईस फोन केला. त्यानंतर दोन दिवसापासून आईला न सांगता घरातून निघून गेल्यामुळे ती खूप मारेल या भितीने, तिने काही मुलांनी तिला रिक्षातून घेऊन जाऊन जबरदस्तीने बांधून ठेवले व आता तेथून ती पळून आलेचे खोटे सांगितले. तसेच अशा प्रकारची खोटी माहिती तिने पोलीसांनाही दिली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन सविस्तर विचारपस केली असता, तिने आपण आपल्या आईस घाबरून व मार खाण्याच्या धाकाने खोटे बोलले असून, घरच्या व्यक्तींना व पोलीसांना सांगितलेल्या असा कोणताही प्रकार प्रत्यक्षात घडलेला नाही व तिची कोणाविषयी तक्रार नसल्याचे नमूद केले आहे. त्याचप्रमाणे सदर मुलीच्या आईने व मामानेही उपरोक्त कोणताही प्रकार झाला नसल्याचे व त्यांची कोणाविषयी तक्रार नसल्याचे त्यांचे जबाबात नमूद केले आहे. त्यामुळे सदर प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार नसल्याने कोणत्याही प्रकारच्या बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**ठाणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व  
उपकेंद्रातील वॉटर फिल्टर खरेदी गैरव्यवहार**

(१९) \* २७२५ श्री.क्षितीज ठाकूर (नालासोपारा) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे जिल्ह्यातील ७८ प्राथमिक आरोग्य केंद्र व ८९८ उपकेंद्रे मधील रुग्णांना शुध्द पाणी मिळावे अशी मागील अनेक वर्षांची मागणी असल्यानुसार जिल्हा परिषदेच्या निधीतून ५ लाख ९६ हजार ५२८ रुपये खर्च करून ५० लीटर क्षमतेचे ९५० वॉटर फिल्टर खरेदी करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता अधिनियम १९६८ चा भंग करण्यात आला, हे खरे आहे काय,
- (२) सदर वॉटर फिल्टर खरेदीवर लेखा परिक्षण अहवालातही ताशेरे ओढण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**डॉ. दीपक सावंत :** (१) ठाणे जिल्हापरिषदेच्या निधीतून सन २०१२-१३ करीत आरोग्य विभागासाठी ५० लिटर क्षमतेचे ९२ वॉटर फिल्टर खरेदी करण्यात आले. स्थानिक निधी लेखा परिक्षण पथकाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती लेखा संहिता

अधिनियम 1968 चा भंग झाल्याबाबत उल्लेख केला नसून या नियामनुसार पुरवठा धारकांस मालाचा पुरवठा न करताही देयक अदा केल्याबाबत खुलासा विचारला आहे.

(2) हे खरे आहे.

स्थानिक लेखा निधिकडून नियमित लेखा परिक्षण करण्यात आले असून त्यांनी ओक्षप नोंदविला आहे. त्यानुसार पुरवठा धारकांकडून मालाचा संपूर्ण पुरवठा व तपासणी झाल्यानंतरच पुरवठा धारकांस धनादेश अदा करण्यात आले.

(3), (4) व (5) प्रश्न उद्भवत नाही.

#### -----

#### -रायगड जिल्ह्यातील पातळगंगा नदी प्रदुषित झाल्याबाबत.

(२०) \* ७२३ श्री.मनोहर भोईर (उरण), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(1) रायगड जिल्ह्यातील पातळगंगा नदीच्या काठावर मोठमोठ्या औद्योगिक कंपन्या असून यातून मोठ्या प्रमाणात दुषित पाणी सोडण्यात येत असल्याने पातळगंगा प्रदुषित झाली आहे, हे खरे आहे काय,

(2) असल्यास, या कंपन्यांवर कारवाई करण्याकरिता प्रदुषण नियंत्रण महामंडळाकडे वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत, हे ही खरे आहे काय,

(3) असल्यास, या प्रदुषित पाण्यामुळे तेथील आसपासच्या परिसरात अनेक साथीचे रोग पसरत असून अनेकांचा बळी जात आहे, हे ही खरे आहे काय,

(4) असल्यास, या कंपन्यांवर शासनाने कोणती कारवाई केली तसेच प्रदुषण रोखण्यासाठी कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(5) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. रामदास कदम : (1) हे खरे नाही.

(2) हे खरे नाही.

(3) हे खरे नाही.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

(5) प्रश्न उद्भवत नाही.

#### -----

#### जळगांव जिल्ह्यात ६१२ विद्युत रोहित्रे जळाल्याबाबत

(२१) \* २३१२ श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) जळगांव जिल्ह्यात माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये ६१२ विद्युत रोहित्रे जळाल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्युत रोहित्रे जळाल्यानंतर किमान दोन दिवसात नवीन रोहित्रे बसवून देणे अपेक्षित असताना यासाठी दोन अडीच महिन्यांचा कालावधी लागत असल्याने शेतकरी अडचणीत आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जळालेली विद्युत रोहित्रे तातडीने दुरुस्त करण्याबाबत कोणत्या उपाययोजना केल्या वा करण्यात येत आहेत,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. चंद्रशेखर बावनकुळे :** (१) होय, १०७५ रोहित्रे नादुरुस्त झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) व (३) जळगाव जिल्ह्यामध्ये एप्रिल, १४ ते डिसेंबर, २०१४ या कालावधीत मोठ्या प्रमाणात अनाधिकृत वीज वापर वाढल्यामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्याने जळगाव जिल्ह्यात माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये शेतीपंप, गावठाण व इतर विभागाने असे एकूण १०७५ रोहित्रे नादुरुस्त झाली. त्यापैकी ९४३ रोहित्रे तातडीने बदलण्यात आली असून उर्वरित १३२ रोहित्रावरील अनाधिकृत वीज जोडण्या काढून टाकल्यानंतर सदर रोहित्रे बदलण्यात आली. नादुरुस्त रोहित्राच्या ठिकाणी नवीन रोहित्रे देण्याआगोदर अनाधिकृत वीज जोडण्या काढून टाकणे किंवा अनाधिकृत वीज जोडण्या व भार अधिकृत करणे क्रमप्राप्त असते व सदरील वीज जोडण्या काढून टाकण्यास मोठ्या प्रमाणात अडचणी आल्यामुळे विलंब झाला असून जळगाव जिल्हाकरीता दि.१ एप्रिल, २०१४ पासून दि.१० डिसेंबर, २०१४ पर्यंत नवीन अधिक दुरुस्त केलेली अशी एकूण ३९५४ रोहित्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही .

**मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इ.प्रमुख शहरात  
सी.सी.टिव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबत**

(२२) \* २६७५ श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद इ.प्रमुख शहरात सी.सी.टिव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक ८ नोव्हेंबर, २०१४ रोजी दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यानुसार कोणती कार्यवाही केली आहे तसेच नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळाव्यापूर्वी सी.सी.टिव्ही यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबतची सदयःस्थिती काय आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

(उत्तर आले नाही.)

**डोंबिवली येथील औद्योगिक परिसरातील केमिकल कंपन्यांकडून होणारे प्रदुषण**

(२३) \* २९ श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.असलम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय पर्यावरण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) डोंबिवली येथील औद्योगिक परिसरातील केमिकल कंपन्यांकडून रात्रीच्या वेळी विषारी वायू हवेत सोडले जात असल्याने जवळपासच्या वस्तीतील नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत असून सदर कंपन्यांवर प्रदुषण मंडळाने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केल्याचे माहे सप्टेंबर, २०१४ च्यादरम्यान निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, ज्या कंपन्या प्रदुषणास कारणीभूत ठरत आहेत अशा कंपन्यांवर प्रदुषण मंडळाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. रामदास कदम :** (१) हे खरे आहे.

(२) व (३) प्रस्तुत प्रकरणी प्रदूषण विषयक प्राप्त झालेल्या तक्रारीचे अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत तक्रारदारांसमवेत केलेल्या सर्वेक्षणादरम्यान औद्योगिक वसाहतीत कोणताही रासायनिक उद्योग, विषारी वायु विसर्ग करतांना निदर्शनास आला नाही.

तथापि, डोंबिवली औद्योगिक वसाहतीशेजारील ग्रामपंचायत क्षेत्रातील अवैध उद्योगांमुळे निर्माण होणा-या कच-याची अशास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावल्याने व सदर कचरा जाळल्याने वातावरण दूषित होण्याच्या घटना घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत संबंधित ग्रामपंचायती, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि स्थानिक पोलीस प्रशासनास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

### पैठण-आपेगांव विकास प्राधिकरणातील कामे व निधीबाबत

(२४) \* ३४९२ श्री.संदीपानराव भुमरे (पैठण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) पैठण-आपेगांव विकास प्राधिकरणातील माहे नोव्हेंबर, २०१४ अखेर किती कामे हाती घेण्यात आली आहेत व त्यासाठी किती निधी देण्यात आला व अद्यापही किती निधी देणे बाकी आहे,
- (२) असल्यास, उपरोक्त कामापैकी किती कामे पूर्ण झाली आहेत व अद्यापही किती कामे अपूर्णवस्थेत आहेत,
- (३) असल्यास,सदर पूर्ण कामापैकी अनेक कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असल्याने या संदर्भात जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी चौकशी केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहे व त्यानुषंगाने संबंधितांवर कोणती कारवाई केली आहे?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत माहे नोव्हेंबर, २०१४ अखेर एकूण रु.९५.५० कोटी इतक्या किंमतीच्या २७ विकास कामांना प्राधिकरणाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी ९ विकास कामे पूर्ण झाली असून १८ विकास कामे प्रगती पथावर आहेत. सदर कामांसाठी अद्यापर्यंत रु.३५.५६ कोटी इतका निधी वितरीत केला असून रु.५९.९४ कोटी निधी देणे बाकी आहे.

(३) व (४) पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणाच्या आराखड्यात मान्यता देण्यासंबंधीच्या दिनांक १८.५.२०१३ च्या शासन निर्णयातील अटीनुसार पूर्ण झालेल्या विकास कामांची गुणवत्ता दर्जा तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद यांच्यामार्फत करण्यात आली. त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटी विचारात घेऊन त्या त्रुटीची पुर्तता झाल्यानंतरच संबंधित कंत्राटदारांस निधी वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिल्या आहेत.

**किनवट (जि.नांदेड) तालुक्यातील म.शा.रो.हमी योजनेंतर्गत झालेल्या कामांची देयके अद्याप मजुरांना दिली गेली नसल्याबाबत.**

(२५) \* ४५४३ श्री.प्रदीप नाईक (किनवट) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-



- (1) किनवट (जि.नांदेड) तालुक्यातील म.ग्रा.रो.हमी योजनेतर्गत 51 ग्रामपंचायती अतर्गत झालेल्या कामांची कोट्यवधी रुपयांची देयके अद्याप मजुरांना दिली गेली नसल्याचे माहे सप्टेंबर, 2014 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदेशानुसार नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल पाठवून सुध्दा अद्यापपर्यंत रु.1 कोटी 97 लाखांची देयके प्रलंबित आहेत, हे खरे आहे काय,
- (3) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय,
- (4) असल्यास, मजुरांची देयके अदा करण्याबाबत शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (5) अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) व (2) अशांत: खरे आहे.

किनवट (जिल्हा नांदेड) तालुक्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोहयो अतर्गत सन 2011-12 या वर्षामध्ये 51 ग्रामपंचायती मध्ये झालेल्या कामांवरील 757 हजेरीपत्रकांची रु.1,40,85,148/- इतक्या रकमेची देयके विलंबाने सादर केल्यामुळे प्रलंबित आहेत.

(3) होय.

(4) सदर ग्रामपंचायतीमध्ये चावडी वाचन करून 10 टक्के ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक अकेंक्षणाची प्रक्रीया पूर्ण करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन न झालेल्या 757 हजेरीपत्रकांच्या रु.1,40,85,148/- रकमेच्या प्रदानास विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी दि.01/10/2014 च्या पत्रान्वये मान्यता दिली आहे. त्यानुसार 550 हजेरी पत्रके MIS वर नोंदविण्यात आली असून उर्वरीत नोंदणीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर प्रलंबित रकमेचे प्रदान सुरु आहे. ही कार्यवाही त्वरीत करण्यात येईल. तसेच विलंबाने हजेरीपत्रके सादर करण्यात जबाबदार असलेल्या 35 ग्रामसेवकांची एक वेतनवाढ एक वर्ष बंद करण्यात आली आहे.

(5) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबई महानगरपालिकेने डास निर्मुलनासाठी खरेदी केलेल्या धूर फवारणी औषधामध्ये झालेल्या घोटाल्याबाबत**

(२६) \* ७७९ श्री.सुभाष उर्फ पंडितशेठ पाटील (अलिबाग), श्री.धैर्यशील पाटील (पेण) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगरपालिकेने वर्षभरापूर्वी डास निर्मुलनासाठी केल्या जाणाऱ्या धूर फवारणीकरीता "पायरेथ्रम एक्स्ट्रॅक्ट" या किटकनाशक औषधांची सुमारे रूपये २७ कोटीची खरेदी युनिव्हर्सल ऑर्गॅनिक्स मेसर्स निनापॉल इंडस्ट्रीजकडून करण्यात आली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, ही औषधे निकृष्ट दर्जाची असल्याने महानगरपालिकेने वरील कंपनीला रूपये ६८ लाख इतका दंड केला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कंपनीकडून महानगरपालिकेने दंडाची रक्कम वसूल केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) असल्यास, चालू आर्थिक वर्षात महानगरपालिकेने पुन्हा वरील कंपनीकडून औषधे खरेदी केली आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर खरेदी केव्हा करण्यात आली व खरेदी किती रकमेची करण्यात आली ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत सन 2013-14 मध्ये रु.6,61,05,000 इतक्या रकमेचे मेमर्स नितापॉल इंडस्ट्रीज यांनी उत्पादित केलेले पायरेथ्रम एकस्ट्रॅक्ट, पुरवठादार मे.युनिव्हर्सल ऑर्गेनिक्स यांच्याकडून खरेदी करण्यात आले आहे.

(2) प्रथम पुरवठा केलेले 25000 लिटर्स पायरेथ्रम एकस्ट्रॅक्ट या किटकनाशकाची क्षेत्रीय चाचणी (Field trial) अयशस्वी ठरल्यामुळे निविदेतील अटीनुसार पुरवठा केलेल्या किटकनाशकाच्या किंमतीच्या 20% रक्कम रु.50,85,000/- इतका दंड कंपनीस आकारण्यात आला आहे.

(3) होय, सदर दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

(4) व (5) होय, हे खरे आहे. सन 2014-15 या आर्थिक वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेने सदर कंपनीकडून दिनांक 10.12.2014 पर्यंत रु.4,06,80,000/- एवढ्या रकमेची खरेदी केली आहे.

-----

### राज्यात जीवरक्षक औषधांसह प्रति जैविक औषधांचा पुरवठा वेळेत करण्याबाबत

(२७) \* १२१४ अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.नरेंद्र पवार (कल्याण पश्चिम), श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(1) राज्यात ब्लडप्रेसर डायबेटीस, डोळ्याचे विकार याचबरोबर डेंग्यू, मलेरिया सह संसर्गजन्य तापाच्या साथी पसरल्या असतानाच जीवरक्षक औषधांसह प्रति जैविक औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने औषधे 15 ते 20 टक्के अधिक किंमतीमध्ये औषध विक्रेत्यांकडून विकली जात असल्याचे माहे नोव्हेंबर, 2014 च्या सुमारास आढळून आले आहे, हे खरे आहे काय,

(2) असल्यास, जीवरक्षक औषधे त्वरित रुग्णांना मिळण्यासाठी व या औषधांचा योग्य पुरवठा करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(3) तसेच राज्यात सर्व रुग्णालयांत योग्य प्रमाणात अशी जीवरक्षण औषधे मोफत देण्यासंदर्भात शासन स्तरावर काही कार्यवाही करणार आहे काय,

(4) असल्यास, याचबरोबर ही औषधे मूळ किंमतीपेक्षा वाढीव किंमतीला औषध विकणाऱ्या विक्रेत्यांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे,

(5) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**डॉ. दीपक सावंत :** (१) हे अशंत: खरे आहे.

डेंग्यू, मलेरियासह इतर संसर्गजन्य तापाचा साथी पसरल्या असूनही जीवरक्षक औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून औषधे वाढीव किंमतीने विकली जात नाहीत. तथापि मे. नेक्सस लाईफकेअर प्रा.लि. वडाळ, मुंबई ४०००३१ या एका औषध विक्रेत्यापेटीने (Human Albumin २०% I.P) या औषधांची विक्री MRP पेक्षा चढ्या किंमतीने विकल्याने माहे नोव्हेंबर, २०१४ मध्ये निदर्शनास आले.

(२) व (३) शासकीय आरोग्य संस्थामध्ये पुरेसा औषधी साठा ठेवण्यासाठी पुरवठा आदेश निर्गमित केले आहेत. तथापि, तातडीची गरज भासल्यास रुग्णालयांच्या मागणीनुसार जिल्हा स्तरावरून खरेदी करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.

(४) जादा किंमतीने औषधे विकणाऱ्या औषधी विक्रेत्यांचे औषधी खरेदी विक्री परवाने रद्द करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पूर्ण झालेला असून संबंधिताविरुद्ध न्यायालयात खटका दाखल करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**ठाण्याहून भिवंडीमार्गे अन्न सुरक्षा योजनेतर्गत मिळणारा गहू पर राज्यात विक्रीसाठी नेला जात असताना पोलिसांनी पकडल्याबाबत**

(२८) \* ३३३१ श्री.सुभाष भोईर (कल्याण ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाण्याहून भिवंडीमार्गे अन्न सुरक्षा योजनेतर्गत गरीबांना अल्प दरात वाटप होणारा सुमारे १०० क्विंटल गहू पर राज्यात विक्रीसाठी नेला जात असताना गव्हाचा ट्रक कळवा (जि.ठाणे) येथील खारेगाव टोलनाक्याजवळ पोलिसांनी माहे नोव्हेंबर, २०१४ च्या पहिल्या सप्ताहात पकडला होता, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकाराची शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीत काय निष्पन्न झाले व सदर प्रकरणातील दोषीवर शासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) दि.१ नोव्हेंबर, २०१४ रोजी खारीगाव टोलनाक्याच्या पुढे कळवा (ठाणे) येथे सुमारे ५० किलो वजनाचा २०० गोणी गहू असलेला ट्रक कळवा पोलिसांनी पकडला आहे.

(२) होय.

(३) सदर ट्रकमध्ये असलेला प्रत्येकी ५० किलोचा २०० गोणी याप्रमाणे एकूण १०० क्विंटल गहू ठाणे शिधावाटप परिमंडळातील सुमारे ५ शिधावाटप दुकानांचा असल्याचे सकृत दर्शनी आढळून आले.

संबंधित ट्रक चालकावर जीवनावश्यक वस्तु कायदा, १९५५ चे कलम ३, ७ व ८ तसेच भा.दं.वि. कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येवून अटक करण्यात आली. मा.न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले आहे. ट्रकमधील मुद्दमाल धान्य जप्त करण्यात आले आहे.

संबंधित रास्त भाव दुकानांची तपासणी व १०० टक्के गृहभेटी देण्यात आल्या असता, एकूण रु.२,७२,४२७/- इतक्या रकमेच्या शिधाजिन्नसाचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले.

संबंधित शिधावाटप दुकानदारांविरुद्ध जीवनावश्यक वस्तु कायदा, १९५५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सदर शिधावाटप दुकानांची प्राधिकार पत्रे निलंबित करण्यात आलेली आहेत.

प्रकरणी पोलिस तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जालना जिल्ह्यातील १४८ पाझर तलावांची कागदपत्रे, मोजणी व आर्थिक गैरव्यवहाराची सुरु असलेली चौकशी**

(२९) \* २१०२ श्री.भाऊसाहेब पाटील - चिकटगांवकर (वैजापूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.विजय भांबळे (जितूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) जालना जिल्ह्यातील १४८ पाझर तलावाचे कामात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी सुरु आहे अशी माहिती पोलीस उपअधिक्षक गिरमे यांनी दिली, हे खरे आहे काय,

- (2) असल्यास, चौकशी पूर्ण झाली आहे काय,  
 (3) असल्यास, चौकशीनुसार दोषीवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे  
 (4) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) होय.

(2), (3) व (4) लोकप्रतिनिधीनी मा.लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडे दिनांक 8 जून, 2010 रोजी केलेल्या तक्रारीबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्यात आली. सदर चौकशी अती खालील चार अधिकाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, 1988 चे कलम 13(1)(ड) सह 13(2) व भा.दं.वि. कलम 467, 468, 471, 109, 409, 34, 120(ब) अन्वये पोलीस स्टेशन बदनापूर येथे गु.र.नं.91/14 व पोलीस स्टेशन टेंभर्णी येथे गु.र.नं.36/14 दाखल करण्यात आला आहे.

1. श्री.रघुवीर गणपतराव यादव, कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, औरंगाबाद

2. श्री.भास्कर काशिनाथ जाधव, तत्कालीन उप विभागीय अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, औरंगाबाद

3. श्री.श्रीनिवास बालाजी काळे, तत्कालीन शाखा अभियंता, लघु पाटबंधारे (जलसंधारण) उप-परभणी जालना लघु पाटबंधारे अंतर्गत

4. श्री.रामेश्वर अबांदास कोरडे, तत्कालीन शाखा अभियंता, लघु पाटबंधारे विभाग, औरंगाबाद

उपरोक्त चारही आरोपीना दि.2.5.2014 रोजी अटक करण्यात आली होती. सदर्या ते जामिनावर आहेत. गुन्ह्यात नमूद आरोपीच्या राहते घराची झडती घेवून मालमत्तेची चौकशी केली असता अनुक्रमांक 2 व 3 येथील आरोपीबाबत जात स्त्रोतापेक्षा अधिक अपसंपदा निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम, 1988 चे कलम 7, 13 (1) (ई) सह 13 (2) व भा.दं.वि. कलम 109 अन्वये पोलीस स्टेशन, मुकंदवाडी, औरंगाबाद शहर येथे अनुक्रमे गु.र.नं. 3040/2014 व गु.र.नं. 3039/2014 दाखल करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास प्रगतीपथावर असून तपासाअती बेहिशोबी मालमत्ता गोठविण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल.

त्याचप्रमाणे नमूद गुन्ह्यातील आरोपी श्री.यादव, श्री.कोरडे व श्री.काळे यांना दि.28.5.2014 च्या आदेशान्वये पुर्वलक्ष प्रभावाने अटक केल्याच्या दिनांकापासून (दि.02.05.2014) शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात अभियोग दाखल करण्यास सक्षम प्राधिकारी यांचे मान्यता देणेबाबत प्रस्ताव जलसंपदा विभागाच्या स्तरावर विचाराधीन आहे.

-----

### मुंबई येथील विद्युत निरीक्षक यांना लाच घेतांना पकडल्याबाबत

(३०) \* २०१७ श्री.विजय औटी (पारनेर), श्री.प्रकाश (बाळा) सावंत (वांद्रे पूर्व), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलोसा करतील काय :-

(१) मुंबई येथील दोन इमारतीमधील १०० फ्लॅटच्या वायरिंगचे निरीक्षण करून देण्यासाठी एका विकासकाकडून प्रत्येक फ्लॅटमागे ५ हजार रुपये या प्रमाणे ५ लाखांची लाच घेतांना विद्युत निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती संध्या पोळ यांना प्रभादेवी, लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिनांक १७ नोव्हेंबर, २०१४ रोजी रंगेहात पकडले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निरीक्षकावर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,

(३) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे आहे.

(२) व (३) या प्रकरणी श्री.अतुल नाडकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार श्रीमती संध्या सतीश पोळ, विद्युत निरीक्षक व श्री.अजित जगन्नाथ कदम, कनिष्ठ लिपीक यांनी लाच स्विकारले प्रकरणी त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ कलम 712, 13 (१) (ड) सह १३ (२) अन्वये दिनांक १७.११.२०१४ रोजी मुंबई येथे गुन्हा नोंद क्रमांक ८४/२०१४ दाखल करण्यात आला आहे.

सदर दोन्ही आरोपीना दि. १७.११.२०१४ रोजी अटक करण्यात आली होती. सध्या ते जामीनावर आहेत. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

#### उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील सी.टी. स्कॅन मशिन बंद असल्याबाबत

(३१) \* ४८२४ श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयातील सी.टी. स्कॅन मशिन मागील 2 महिन्यांपासून बंद आहे हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, या रुग्णालयात दररोज सुमारे 1200 गरीब रुग्ण तपासणीसाठी येत असून सी.टी. स्कॅन मशिन बंद असल्यामुळे या रुग्णांना बाहेरून जादा पैसे खर्च करून तपासण्या कराव्या लागत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (3) असल्यास, मशिन त्वरित दुरुस्त करण्याबाबत कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (4) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**डॉ. दीपक सावंत :** (1) हे खरे आहे.

जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील सी.टी.स्कॅन मशीन दि.4.10.2014 पासून बंद आहे.

- (2) दारिद्र्य रेषेखालील असलेल्या रुग्णांची सी.टी.स्कॅन तपासणी खाजगी सी.टी.स्कॅन सेंटरवरून मोफत करण्यात येते.
- (3) जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील सी.टी.स्कॅन मशीन कंपनीच्या अभियंता मार्फत दुरुस्त करण्याची कार्यवाही सुरु असून लवकरच सदर मशील रुग्ण सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.
- (4) प्रश्न उद्भवत नाही.

#### नागपूर येथील श्रीसूर्या इन्वेसमेंट कंपनीने अकोला जिल्ह्यातील जनतेच्या ठेवी घेऊन फसवणूक केल्याबाबत

(३२) \* ३९६० श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) नागपूर येथील श्रीसूर्या इन्वेसमेंट कंपनीने अकोला जिल्ह्यातील जनतेच्या ठेवी घेऊन त्यांची फसवणूक केली, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, उक्त फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस तक्रार केली असता, गुन्हा नोंदणी करण्यास पोलीस खात्याकडून विलंब झाला, हे ही खरे आहे काय,

- (3) असल्यास, उक्त गुन्ह्याचा तपास सी.बी.आय.मार्फत करण्याची मागणी ठेवीदारांनी केली, हे हीखरे आहे काय,  
 (4) असल्यास, उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,  
 (5) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) सदर प्रकरणामध्ये गुंतवणूकदार यांनी पोलीस स्टेशन, रामदासशेठ, अकोला येथे दिनांक १८.०८.२०१३ रोजी लेखी तक्रार दाखल केली होती. परंतु श्रीसूर्या इन्वेस्टमेंट कंपनीचे मुख्य कार्यालय नागपूर येथेच असून त्या ठिकाणावरूनच मुख्य कारभार करण्यात आलेला आहे. सदर कंपनीच्या विरुद्ध पोलीस आयुक्तालय, नागपूर अंतर्गत पोलीस स्टेशन, राणा प्रताप नगर येथे गुन्हा नोंद होवून कंपनीचे नागपूर येथील कार्यालय सील करून तपासकार्य सुरु केले होते. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार पुढील कार्यवाहीकरीता नागपूर आर्थिक गुन्हे शाखा, नागपूर याचकडे पाठविण्यात आली होती. त्यानंतर तक्रारकर्त्यांच्या तक्रारीतील तथ्ये तपासून चौकशीअती पोलीस स्टेशन रामदासशेठ, अकोला येथे अप.क्र.१५७/१३ भा.दं.वि. कलम ४०६, ४२०, ४६८, ४७१, ४७२, १२० (ब) सह एम.पी. आय.डी. अॅक्ट-१९९९ चे कलम ३ अन्वये दि.३.१२.२०१३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून, तपासाअती सदर प्रकरणी दि.१०.३.२०१४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अकोला येथील अन्य गुंतवणूकदारांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन खदान, अकोला येथे गुन्हा क्र. २१९/२०१३, भा.दं.वि. कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७०, ४७१, ४७२, १२०(ब) सह एम.पी.आय.डी. अॅक्ट-१९९९ चे कलम ३ अन्वये दि.५.१२.२०१३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपीस अटक करण्यात आली असून, तपासाअती सदर प्रकरणी दि.२१.३.२०१४ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. सदर प्रकरणी जप्ती करण्यात आलेल्या वित्तीय संस्थेच्या पैशावर व मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्याकरिता सक्षम प्राधिकारी यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही सुरु आहे.

याव्यतिरिक्त उपरोक्त नमूद कंपनीने नागपूर व अमरावती शहरातील गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन, राणाप्रतापनगर, नागपूर शहर येथे गुन्हा क्र.३४८/२०१३ अन्वये दि.१४.९.२०१३ व पोलीस स्टेशन राजापेठ अमरावती येथे क्र.३०५/२०१३ अन्वये दि.३०.१०.२०१३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीसूर्या इन्वेस्टमेंट कंपनीने गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक प्रकरणाचा तपासाचा प्रमुख भाग हा नागपूर व अमरावती भागात केंद्रीत आहे. त्यामुळे सदर प्रकरणी शासनाने दि.३०.६.२०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सदर गुन्ह्यामध्ये जप्ती करण्यात आलेल्या वित्तीय संस्थेच्या पैशावर व मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्याकरिता सक्षम प्राधिकारी यांची नियुक्ती केली आहे. त्याचप्रमाणे एम.पी.आय.डी. अॅक्ट-१९९९ मधील तरतूदीनुसार शासनाने दि.९.१०.२०१४ रोजीच्या अधिसूचनेनुसार सदर वित्तीय संस्थांची व त्यांचे संचालक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

(३) व (४) सदर गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्याची मागणी करण्यात आली आहे ही बाब खरी आहे. तथापि, कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणी विविध गुन्ह्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत व गुन्ह्याचा तपास अंतिम टप्प्यात असल्याने सदर प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आलेला नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेल्या 3 महिन्यांत 96 बालके दगावल्याबाबत**

(३३) \* ४२९३ अॅड.यशोमती ठाकर (सोनावणे) (तिवसा) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील 50 टक्के महिलांची घरीच प्रसूती होत असल्याने गेल्या 3 महिन्यांत 96 बालके दगावली असल्याचे माहे नोव्हेंबर, 2014 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, आपतकालीन स्थितीत दुर्गम भागातून विविध अडचणी समोर येत असल्याने आरोग्य विभागामार्फत मेसेंजर ची नियुक्ती केली जाणार आहे काय,
- (3) तसेच बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्याकरीता आरोग्य विभागामार्फत दायीना वाढीव मानधन देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (4) असल्यास, उपरोक्त प्रश्नाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (5) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**डॉ. दीपक सावंत :** (१) अशंत: खरे आहे.

माहे ऑक्टोबर, २०१४ अखेर मेळघाटमध्ये घरी प्रसूती होण्याचे प्रमाण ३५ टक्के आहे. माहे ऑगस्ट, २०१४ ते ऑक्टोबर, २०१४ या ३ महिन्यांत घरी प्रसूती झालेल्या मातांच्या बालकांपैकी ३८ बालके दगावली आहेत.

(२) आपतकालीन स्थितीत गर्भवती मातेस आरोग्य संस्थेत प्रसूती करीता दाखल करण्याच्या वेळीस वाहन उपलब्धतेसाठी संबंधित गावातील दुचाकीधारकास संबंधित आरोग्य केंद्रास वाहन उपलब्धते बाबत संदेश पोहचविण्याकरीता लागणाऱ्या प्रवास खर्चाची तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव विचाराधिन आहे.

(३) मेळघाट क्षेत्रात बालमृत्यू व मातामृत्यू यांचे प्रमाण कमी करणे व संस्थांतर्गत प्रसूतीचे प्रमाण वाढविणे यासाठी जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा योजना, मातृत्व अनुदान योजना, माहेरघर योजना व मानव विकास मिशन अंतर्गत आशा स्वयंसेविकांना कामावर आधारीत मोबदला देण्यात येतो.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्ह्यातील "ब" वर्ग नगर परिषद असलेल्या वणी शहराची सद्यस्थितीतील पाणी पुरवठा योजना कालबाह्य व जीर्णावस्थेत असल्याबाबत**

(३४) \* ४८२७ श्री.संजिवरेड्डी बोदकरवार (वणी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यातील ब वर्ग नगर परिषद असलेल्या वणी शहराची सद्यस्थितीतील पाणी पुरवठा योजना कालबाह्य व जीर्णावस्थेत असून अत्यंत जुन्या झालेल्या असल्यामुळे वणीकरांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शहराच्या सभोवतात नविन वस्ती व वाढत्या औद्योगिकीकरणाचा (कोळसा खाण) अतिरिक्त बोजा स्थानिक स्वराज्य संस्थेवर पडत असून त्यात पाणी पुरवठ्याचाही समावेश आहे. हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जीर्ण झालेल्या जलवाहीन्या आजस्थितीत रस्त्यांच्या मधून असल्याने त्या वारंवार फुटून रस्त्यांचेही नुकसान होते, परिणामी पालिका प्रशासनावर अतिरिक्त बोजा पडत आहे. हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, नगर परिषद वणीकडून अनेकदा भविष्याचा वेध घेत नविन/अतिरिक्त पाणी पुरवठा योजने संबंधी प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत, हे ही खरे आहे काय,  
 (५) असल्यास, शहरासाठी पाण्याचा एकमेव स्रोत असलेल्या निर्गडा नदी व्यतिरिक्त अन्य स्रोताचा शोध जलबोर्ड, नाशिक किंवा अन्य तज्ञ संस्था/एजन्सी यांच्याकडून घेण्यात आला काय,  
 (६) असल्यास, शासनाने वणी शहराला पिण्याच्या पाण्याचा शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२), (३) व (४) होय,  
 (५) नाही.

(६) सुजल निर्मल योजनेतर्गत शहरातील पाणी पुरवठ्यासाठी वणी नगरपरिषदेकडून सुधारार्थक कामाचा प्रस्ताव शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास सादर करण्यात आला असून सदर प्रस्तावास त्यांनी तत्वतः मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

-----

**गोव्याहन निजामहद्दीनकडे जाणाऱ्या वास्को-  
 निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेवर सशस्त्र दरोडा पडल्याबाबत**

**(३५) \* ३६६९ श्री.अनिल बाबर (खानापूर) :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) गोव्याहन निजामुद्दीनकडे जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन एक्सप्रेस रेल्वेवर दिनांक २० नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास साताऱ्याजवळ सात सशस्त्र दरोडेखोरांनी सर्वसाधारण डब्यामध्ये शस्त्राचा धाक दाखवून प्रवाशांकडून एक लाखाची लूट केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) दि.२१ नोव्हेंबर, २०१४ रोजी ०१.२० चे सुमारास वास्को हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेस या गाडीच्या पुढील सर्वसाधारण डब्यात सातारा रेल्वे स्टेशन ते सालपा रेल्वे स्टेशन या दरम्यान चालू गाडीत ५ आरोपींनी फिर्यादी व सहप्रवाशी यांना बळाचा वापर करून व शस्त्राच्या धाकाने त्यांच्याजवळील रोख रक्कम व मुद्दमाल असा एक लाखाचा ऐवज बळजोरीने चोरून नेला आहे.

(२) या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदणी क्र. ३६/२०१४ भा.दं.वि. कलम ३९५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचेकडून चोरीस गेलेला रु.१९२५०/- किमतीचा मुद्दमाल व रोख रक्कम आणि चांपर, चाकू, लोखंडी फाईट व बेल्ट जप्त करण्यात आला आहे. आरोपींना दि.६.१२.२०१४ पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा तपास सुरु आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील गैरव्यवहार**



(३६) \* १७० श्री.सुनिल राजत (विक्रोळी), श्री.अशोक पाटील (भांडूप पश्चिम) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) मुंबईतील आर्थर रोड कारागृहात काही कैद्याकडे मोबाईल व सिमकार्ड सापडल्याने कारागृहाची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचे माहे सप्टेंबर 2014 मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,
- (2) तसेच आर्थर रोड जेल चे अधीक्षक व उपअधीक्षक यांना 35 हजार रुपयांची लाच घेताना दिनांक 16 एप्रिल, 2014 रोजी वा त्यासुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली, हे खरे आहे काय,
- (3) असल्यास,उपरोक्त प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (4) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार या प्रकरणातील दोषीवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (5) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, अशंत: खरे आहे.

माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये मुंबई मध्यवर्ती कारागृहात घेण्यात आलेल्या अचानक झडतीमध्ये बंद्यांकडे मोबाईल व सिमकार्ड आढळून आले आहेत. परंतू या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली नाही.

(२) होय.

(३) व (४) मुंबई मध्यवर्ती कारागृहात आढळून आलेल्या मोबाईल व सिमकार्ड प्रकरणी ना.म.जोशी पोलीस ठाण्यात गु.र.नं.२६५/२०१४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास सुरु आहे.

मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक व उपअधीक्षक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याप्रकरणी त्यांचे दिनांक २० मे, २०१४ च्या शासन आदेशान्वये दिनांक १७/४/२०१४ पासून (मानीव) निलंबन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध मा.विरोध न्यायालयात दोषारोपपत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दाखल करण्यात आले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सांगली जिल्ह्यातील शिराळा व कोकरुड ग्रामीण रुग्णालयातील सुविधांबाबत

(३७) \* ४८७१ श्री.शिवाजीराव नाईक (शिराळा) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली जिल्ह्यातील शिराळा व कोकरुड ग्रामीण रुग्णालयात क्ष-किरण, एमआरआय इ. मशिनस बंद स्थितीत असून रुग्णालयाच्या इमारतीचीही दुर्दशा झाली आहे तसेच अधीक्षक/वैद्यकीय अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या दोन्ही रुग्णालयातील वैद्यकीय सुविधेकरीता शासनाने कोणती व्यवस्था केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

डॉ. दीपक सावंत : (१) हे अशंत: खरे आहे.

ग्रामीण रुग्णालय, शिराळा येथील मुख्य इमारत सुस्थितीत असून एक्स-रे मशीन कार्यान्वीत आहे. ग्रा.रु. कोकरुड च्या इमारतीचे बांधकाम पूर्ण नसल्याने ते प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत कार्यान्वीत आहे. त्यामुळे तेथे एक्स-रे मशीन

कार्यान्वीत नाही. बांधकाम पूर्ण होताच एक्सरे मशिन पुरविण्यात येईल. या दोन्ही ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.

शासनाच्या ग्रामीण रुग्णालयाच्या निकषानुसार रुग्णालयातील निकषानुसार रुग्णालयासाठी एमआरआय मशीनची सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित नाही.

(२) ग्रामीण रुग्णालय, शिराळा व ग्रामीण रुग्णालय, कोकरुड येथील उपलब्ध वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून रुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पन्हाळा तालुक्यातील (जि.कोल्हापूर) पन्हाळा सबस्टेशन  
अतर्गत ग्रामपंचायतीमधील गंजलेले खांब बदलणेबाबत**

(३८) \* १५२० श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय ऊर्जा मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) पन्हाळा तालुक्यातील (जि.कोल्हापूर) पन्हाळा सबस्टेशन मधील ग्रामपंचायतीनी ४५० गंजलेले खांब बदलणेविषयी तसेच कोडोली सबस्टेशन मधील ग्रामपंचायतीनी १८० गंजलेले खांब बदलणे विषयी महावितरण कंपनीकडे मागणी केलेली आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच कोडोली सबस्टेशन मधील १८० वीज ग्राहकांनी शेतीपंपाचे कनेक्शन मिळावे म्हणून महावितरण कंपनीकडे पैसे भरलेले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर कनेक्शन देणेसाठी आवश्यक असलेले जादा वीजेचे खांब, डबल सर्किट, नवी ट्रान्सफॉर्मर इत्यादी कामे पूर्ण करणेसाठी महावितरण कंपनीकडे आर्थिक तरतूद नाही, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे?

श्री. चंद्रशेखर बावनकुळे : (१) होय.

(२) होय.

(३) नाही.

(४) पन्हाळा तालुक्यातील गंजलेले खांब बदलणे करिता महावितरणच्या यु अँड एम योजनेमध्ये तरतूद असून काम प्रगतीपथावर आहे. तसेच शेती पंपाच्या नवीन वीज जोडणीसाठी जादा वीजेचे खांब, नवीन ट्रान्सफॉर्मर इत्यादी कामे महावितरणच्या इन्फ्रा-२ या योजनेतून करण्यात येत आहेत. सदर कामाचे कार्यादेश देण्यात आलेले असून काम प्रगती पथावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**वर्धा (जि.वर्धा) येथे क.रुपेश मुळे या बालकाचा  
अघोरी शक्तीसाठी नरबळी दिल्याबाबत**

(३९) \* २१५५ श्री.रमेश कदम (मोहोळ), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), डॉ.संजय रायमुलकर (मेहकर), श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण), डॉ.पंकज भोंयर (वर्धा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) वर्धा (जि.वर्धा) येथे कु.रुपेश मुळे या बालकाचा अघोरी शक्तीसाठी नरबळी दिल्याचा धक्कादायक व क्रूर प्रकार दिनांक ६ नोव्हेंबर २०१४ रोजी वा त्यासुमारास घडला आहे, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय,  
 (३) असल्यास, त्यात काय आढळून आले व तदनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय.

(२) व (३) होय. सदर बालकाचा अधःश्रद्धेच्या कारणातून गुप्तधन शोधण्यासाठी नरबळी दिल्याप्रकरणी फिर्यादीवरून पोलीस स्टेशन, वर्धा शहर येथे गु.र.नं.563/14, भा.दं.वि. कलम 363 अन्वये दिनांक 8.11.2014 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी वैद्यकीय अधिकारी, वर्धा यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार गुन्ह्यात भा.दं.वि. कलम 302 हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. सदर प्रकरणाच्या चौकशी दरम्यान आरोपीने बालकाचे अपहरण करून जिवे मारल्याचे कबूल केल्याने त्यास दिनांक 15.11.2014 रोजी अटक करण्यात आली आहे. तसेच इतर सहा आरोपीनाही अटक करण्यात आली आहे.

सदर घटनेच्या तपासात आरोपी हा जादुटोणा, अघोरी विद्या करणे आणि गुप्तधनाचा शोध घेणे असे प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याने इतर आरोपीचे संपर्कात येऊन गुप्तधन शोधण्याकरीता या बालकाचा बळी दिल्याने या गुन्ह्यात महाराष्ट्र प्रिव्हेंशन अँड इन्व्हेस्टिगेशन ऑफ ह्युमन सॅक्रिफाईल अँड अघोरी प्रॅक्टिस अँड ब्लॅक मॅजीक अँक्ट, 2013 मधील कलम 3 हे वाढीव कलम लावण्यात आले असून, सदर गुन्ह्याचा अधिक तपास सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मिरज जि. सांगली औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना  
महानगरपालिकेकडून सोयी सुविधा मिळण्याबाबत**

(४०) \* ४४५८ श्री.धनजय (सुधीर हरी) गाडगीळ (सांगली) : सन्माननीय मुख्यमंत्री पृढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरज औद्योगिक वसाहतीमधील जि. सांगली उद्योजकांकडून सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेस वर्षाला जकात, घरपट्टीद्वारे किमान 9 कोटी रुपये इतके उत्पन्न मिळते, हे खरे आहे काय,  
 (२) असल्यास, त्या उत्पन्नाच्या तुलनेत महानगरपालिका औद्योगिके क्षेत्रातील सोयी, सुविधासाठी निधी उपलब्ध करून देत नसल्याने उद्योजकांमध्ये नाराजी असल्याची निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,  
 (३) असल्यास, औद्योगिक वसाहतीमधील रस्ते, वीजेचा खेळखंडोबा, सांडपाणी व्यवस्थापनाचा उडालेला बोजवारा त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे गटारीची दुर्दशा झाली असून महानगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, हे ही खरे आहे काय,  
 (४) असल्यास, सदरहू औद्योगिक वसाहतीमध्ये स्वतः मा. उद्योगमंत्री यांनी मिरज व कुपवाड एमआयडीसी येथे सर्व उद्योजकांची बैठक घेऊन तातडीने या मुलभूत सुविधासाठी आवश्यक तो निधी देण्याचे आश्वासन याठिकाणी दिले होते, हे ही खरे आहे काय,  
 (५) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,  
 (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) नाही, सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांकडून विविध करांच्या स्वरूपात सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेस रु.२,०३,६५,४३७/- एवढेच उत्पन्न प्राप्त झाले आहे.

(२) व (३) जिल्हाधिकारी, सांगली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीमध्ये उद्योजकांनी अपुऱ्या सुविधांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तथापि मिरज एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी/व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने त्या प्रमाणात विकास कामे होऊन शकलेली नाहीत. मात्र, महापालिकेकडून या भागात सुमारे १.४० कोटी एवढ्या रकमेची विविध विकास कामे करण्यात आली आहेत. तसेच या वसाहतीतील काही रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे.

(४) होय.

(५) व (६) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अभियांत्रिकी विभागामार्फत मिरज येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्ते सुधारणा, दुरुस्ती, डांबरीकरण आणि पथदिवे, इत्यादी कामे हाती घेण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत या विकास कामांकरीताची निविदा प्रक्रिया सुरु आहे.

### तुमसर मोहाडी जि.भंडारा येथील बावनथडी प्रकल्पाचे कामाबाबत

(४१) \* ३५४१ श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(१) तुमसर-मोहाडी जि.भंडारा क्षेत्रातील बावनथडी प्रकल्पाची कामे पूर्ण करण्याकरिता भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झालेली नाही, हे खरे आहे काय,

(२) दोन्ही तालुक्यातील बावनथडी प्रकल्पांतर्गत लाभ क्षेत्रातील कालवा व पाटचाऱ्याकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या परंतु कामे पूर्ण करण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(३) सदर प्रकल्पांतर्गत कालव्याची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शेतकऱ्यांचे शेतापर्यंत पाणी पोहचू शकले नाही, हे खरे आहे काय,

(४) मोहाडी तालुक्यातील सालई, डोंगरगांव, पिंपळगाव, विहिरगांव, भिकारखेडा या भागातील कालव्याचे काम पूर्ण होवूनही धान पिकास पाणी मिळू शकले नाही याचे कारणे काय, तसेच यामुळे धानपिकांचे नुकसान झाले, हे खरे आहे काय,

(५) सदरील प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. गिरीष महाजन :** (१) तुमसर-मोहाडी तालुक्यात बावनखडी प्रकल्पासाठी 1337.48 हेक्टर जमीन आवश्यक असून 985.54 हेक्टर जमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे.

(२) संपादित जमिनीवर कामे करण्यात आलेली आहेत. पाटचाऱ्यांकरीता जमिन संपादित करण्यात येत नाही.

(३) नाही.

(४) मोहाडी तालुक्यातील डोंगरगांव व भिकारखेडा येथील लघु कालव्यांची कामे भूसंपादना अभावी अपूर्ण असल्यामुळे सिंचन करता आले नाही. तथापि, सालई, पिंपळगाव व विहिरगाव येथील धान पिकास या वर्षी 750 हे. क्षेत्रास सिंचन करण्यात आले आहे. धान पिकास नुकसान झाल्याची तक्रार प्राप्त नाही.

(५) भूसंपादनाची कार्यवाही करून कामे पूर्ण करण्यात येतील.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**ठाणे शहर तसेच इतर परिसरामध्ये सोनसाखळी,  
दरोडे, लुटालुटीचे प्रकार वाढलेले असल्याबाबत**

(४२) \* ६११ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे शहर तसेच कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अबरंनाथ, बदलापूर इ. परिसरामध्ये सोनसाखळी, दरोडे, लुटालुटीचे प्रकार वाढलेले असल्याचे माहे ऑक्टोबर, २०१४ च्या शेवटच्या आठवड्यामध्ये निदर्शनास आलेले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रश्नी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सप्टेंबर, २०१४ च्या तुलनेत ऑक्टोबर, २०१४ मध्ये दरोडा, सोनसाखळी व जबरी चोरी याप्रकारच्या गुन्ह्यांत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

(२) ठाणे आयुक्तालयाचे हद्दीत नाकाबंदी, कोबिंग ऑपरेशन, बिट मार्शल गस्त करण्यात येते. पोलीस स्टेशन स्तरावर साध्या गणवेशातील पोलीस अधिकारी व कर्मचारी सशस्त्र गस्त, पिटर मोबाईल, वायरलेस मोबाईल गस्त करीत असतात. तसेच गुप्त बातमीदाराकडून माहिती घेऊन असे गुन्हे करणा-या गुन्हेगारांना पकडून कारवाई केली जाते. सदर गुन्हेगार जमिनीवर सुटताच त्यांचेवर योग्य ती प्रतिबंधक कारवाई केली जाते. तसेच पोलीस आयुक्तालय परिसरात गुन्हे शाखा व पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्रितपणे विशेष मोहिम राबवून मागील १५ दिवसात सोनसाखळी चोरी करणारे गुन्हेगारांना पकडून १५५ गुन्हे उघडकीस आणून त्यात चोरीस गेलेल्या मालापैकी ३ किलो ३५० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, अधिक गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न चालू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**गोरेगांव (मुंबई उपनगर) येथील पत्राचाळ या जुन्या म्हाडा  
वसाहतीत कोट्यावधीचा पुर्नविकास घोटाळा झाला असल्याबाबत**

(४३) \* २९१४ श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (१) गोरेगांव (मुंबई उपनगर) येथील पत्राचाळ या जुन्या म्हाडा वसाहतीत कोट्यावधीचा पुर्नविकास घोटाळा झाला असून म्हाडा आणि एचडीआयएल विकासकांनी संगनमत करून ६७२ रहिवाशांची घोर फसवणूक केल्याचे दिनांक १७ ऑक्टोबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गुरु अशिष कन्स्ट्रक्शन या विकासकाने तसेच म्हाडाचे उपाध्यक्ष यांच्या संगनमताने हा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, संबंधितावर कोणती कारवाई झाली आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) हे खरे नाही.

गोरेगांव सिध्दार्थनगर, सहकारी गृहनिर्माण संस्था, म्हाडा व गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड (विकासक) यांच्यामध्ये दि.10.4.2008 रोजी गोरेगांव येथील पत्राचाळ या जुन्या म्हाडा वसाहतीच्या संयुक्त सुधारित त्रिपक्षीय करारनामा झाला होता. त्यानुसार सदर वसाहतीच्या एकूण 40 एकर 1,61,874 चौ.मी. क्षेत्राचा एकत्रित पुनर्विकास करणे अपेक्षित होते. त्यानुसार म्हाडाला किमान 1,11,488.32 चौ.मी. इतके बांधकाम क्षेत्रफळ विनामूल्य उपलब्ध होणार होते. तसेच, सदर क्षेत्रावरील 672 भाडेकरूंना प्रत्येकी 555 चौ.मी. च्या सदनिका विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार होत्या.

तथापि, प्रत्यक्ष मोजणीमध्ये प्रकल्पाचे क्षेत्रफळ 1,93,599.90 चौ.मी. इतके वाढल्याने म्हाडाच्या हिश्याच्या क्षेत्रफळात वाढ होत असल्याने विकासक, म्हाडा व संबंधित सहकारी संस्था यांच्या मध्ये दि.7.10.2011 रोजी त्रिपक्षीय निश्चिती व सुधारणा विलेख (Dead of Confirmation and Modification) झाला आहे. त्यानुसार म्हाडाच्या वाट्याला किमान 1,48,151.07 चौ.मी. इतके बांधकाम क्षेत्रफळ उपलब्ध होणे अपेक्षित होते. तसेच संबंधित भाडेकरूंना प्रत्येकी 650 चौ.फुटाची सदनिका तसेच 117 चौ.फुट क्षेत्रफळाची ड्राय बाल्कनी, प्लावर बेडसाठी सदनिका उपलब्ध होणार आहे. सदर विलेखामधील कलम 4 मध्ये वाढीव क्षेत्रफळ विचारात घेऊन विलेखीय व्यवहार्यता तपासून बांधकाम क्षेत्राच्या वाटपबाबत पुनर्तपासणी करून निर्णय घेण्याचे अधिकार उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा यांना देण्यात आलेले होते.

त्याअनुषंगाने काही सुधारणा करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा यांनी विकासकास दि.15.6.2011 रोजी नोटीस जारी केली होती. तसेच मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांनी दि.18.1.2014 रोजी संबंधित संस्था व विकासकाला नोटीस दिली असून त्यानुसार म्हाडास, प्रत्यक्ष गुंतवणूक, बांधकाम क्षेत्रफळ व पुनर्वसन क्षेत्र, संक्रमण गाळ्यांचे क्षेत्र, तसेच वाढीव जमीन क्षेत्राच्या चे.क्ष.नि.मधील 50 टक्के वाटा मिळून एकूण 2,28,961.13 चौ.मी. इतके बांधकाम क्षेत्रफळ म्हाडाचा हिस्सा म्हणून उपलब्ध करून देण्यास कळविले आहे.

तसेच, मूळ विकासकाने अन्य 7 विकासकांना विक्रीच्या बांधकाम क्षेत्रफळाची विक्री केल्याचे मुंबई मंडळाच्या निदर्शनास आल्याने मुंबई मंडळाकडून मूळ विकासक आणि संबंधित गृहनिर्माण संस्था यांचेकडून दि.22.10.2014 रोजीच्या पत्रान्वये वस्तुस्थिती/स्पष्टीकरण मागविण्यात आले असून समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे कळविण्यात आले आहे. पुनर्वसन क्षेत्राच्या बांधकाची गती वाढविण्याच्या अनुषंगाने म्हाडातर्फे विकासकास सूचना देण्यात आलेल्या आहेत.

(3) प्रश्न उद्भवत नाही.

(4) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ६५४ कोटीच्या  
बी.एस.यु.पी. योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याबाबत**

(४४) \* ३३५८ श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

(1) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ६५४ कोटीच्या बी.एस.यु.पी. योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे माहे जुलै, 2014 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (2) तसेच सदर महानगरपालिकेच्या नाकर्तेपणामुळे तिस-या टप्प्यातील मंजूर घरे रद्द करून केंद्र शासनाला व्याजासह निधी परत करण्याची नामुष्की महानगरपालिकेवर ओढवली, हे ही खरे आहे काय,
- (3) तसेच उक्त गैरव्यवहाराबाबतच्या आरोपांची केंद्रीय गन्हे अन्वेषण विभागाने चौकशी करण्याची पोलीस आयुक्तांनी शासनाला शिफारस केलेली आहे, हे ही खरे आहे काय,
- (4) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनामार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,
- (5) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनामार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (1) जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियानाअंतर्गत "शहरी गरिबांना मुलभूत सुविधा" या उपअभियानाखाली कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या एकूण रुपये 654.46 कोटी प्रकल्प किमतीच्या व 13469 घरकलांच्या एकूण 4 प्रकल्पांना केंद्र शासनाने सन 2007 ते 2010 दरम्यान मंजूरी दिलेली आहे. या प्रकल्पासंदर्भात ठेकेदारांना नियमबाह्य अग्रीम अदायगी, लाभार्थी निवड, खाजगी जागांवर बांधकाम इ. प्रकारच्या तक्रारी सन 2012 पासून प्राप्त झाल्या. या प्रकरणाबाबत पोलीस आयुक्त, ठाणे यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे पाठविण्याच्या प्रयोजनार्थ महासंचालकामार्फत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविले. त्या अनुषंगाने सदरहू प्रकरणाची चौकशी करण्याचे गृह विभागाने दिनांक 09/07/2014 च्या पत्रान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागास कळविले आहे. तसेच या प्रकरणातील तक्रारीबाबत मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील क्रीमीनल रिट पिटीशन क्र.3749/2012 व जनहित याचिका क्र.126/2012 दाखल झाल्या असून सध्या न्यायप्रविष्ट आहे.

(2) केंद्र शासनाने उपरोक्त अभियानास दिलेल्या दिनांक 31/03/2015 पर्यायतच्या वाढीव कालावधीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मंजूर 4 प्रकल्पांतील प्रकल्प क्रमांक 3 ची अमंलबजावणी शक्य नसल्याने हा प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने घेतला, व त्यास केंद्र शासनाने दिनांक 29/05/2014 रोजी सहमती दिलेली आहे. केंद्र शासनाच्या सुचनांनुसार रद्द प्रकल्पासाठी वितरीत झालेली केंद्र शासनाच्या हिश्याची रक्कम केंद्र शासनास व्याजासह परत करणे अपेक्षित असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने केंद्र व राज्य हिश्यापोटीची रुपये 12.84 कोटीची रक्कम सुकाणू अभिकरण म्हाडाकडे परत केलेली आहे.

(3), (4) व (5) वर नमूद केल्याप्रमाणे गृह विभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांचेमार्फत चौकशी करण्याचा निर्णय दि.9.7.2014 च्या पत्रान्वये कळविला आहे.

**तळोजा (जि.रायगड) येथील परिसरात ज्वलनशील  
रसायनांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याबाबत**

(४५) \* २४६ श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.असंलम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) तळोजा (जि.रायगड) येथील परिसरात मध्यरात्री ज्वलनशील रसायनांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचे माहे जून, 2014 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, उक्त परिसरात हजारो लिटर ज्वलनशील रसायनांची चोरी दिवसाआड होत असून रसायन माफिये टॅकर चालकांस पैशाचे आमिष दाखवून परस्पर टॅकर रस्त्याच्या बाजूला उभे करून त्यातून ज्वलनशील रसायनांची मोठ्या प्रमाणात चोरी

केली जात असून याबाबत संबंधित पोलीस स्थानकास माहिती असूनही याबाबत उचित कार्यवाही करण्यात येत नसल्याने नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे हे खरे आहे काय  
(3) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,  
(4) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) तळोजा पोलीस ठाण्यातच्या हद्दीत अशी घटना निदर्शनास आलेली नाही तथापि रायगड जिल्ह्यातील उरण, न्हावाशेवा व एनआरआय सागरी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारच्या एकूण ५ घटना निदर्शनास आल्या आहेत.  
(२) व (३) प्रस्तुत प्रकरणातध्ये चौकशी करण्यात आली असून खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

अ.क्र.	पो.ठाणे	गु.र.नं. कलम	गुन्हा दाखल तारीख	एकूण आरोपी अटक संख्या	अटक आरोपीची सद्यःस्थिती	पाहिजे आरोपी संख्या
१	उरण	९/१४, भा.दं.वि. कलम ३७९, २८५, ३४	११/१/२०१४	५	५ आरोपी जामीनावर	०
२	एनआरआय सागरी	१०/१४, भा.दं.वि. कलम ३७९, ३४ व इतर	२१/१/२०१४	८	८ आरोपी जामीनावर	३
३	न्हावाशेवा	३५/१४, भा.दं.वि. कलम २६८, २८५, ३४	१०/९/२०१४	३	३ आरोपी जामीनावर	०
४	उरण	२००/१४, भा.दं.वि. कलम २६८, २८५, ३४	२९/१०/२०१४	२	२ आरोपी जामीनावर	०
५	उरण	१२२/१४, भा.दं.वि. कलम, २६८, २८५, ३४	२६/११/२०१४	२	२ आरोपी जामीनावर	१

नागरिकांचे जीवन धोक्यात येऊ नये याकरीता पोलीस ठाणे हद्दीत गस्त ठेवण्यात आली आहे. अशाप्रकारचे गुन्हे घडत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येते.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----  
ठाणे जिल्हा परिषदेतील आरोग्य केंद्र व आरोग्य पथकासाठी  
भाडेतत्वावर पुरविण्यात आलेल्या वाहनांच्या निविदातील गैरव्यवहार.



- (४६) \* ४१३६ प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (1) ठाणे जिल्हा परिषदेतील आरोग्य केंद्र व आरोग्य पथकासाठी भाडेतत्वावर पुरविण्यात आलेल्या वाहनांच्या निविदामध्ये सुमारे 76 लाख रुपयांचा गैरव्यवहार. करण्यात आल्याचे माहे जुलै, 2014 मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आला, हे खरे आहे काय,
  - (2) असल्यास, याप्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय,
  - (3) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार दोषी आढळून येणाऱ्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
  - (4) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत : (१) हे खरे नाही.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

पाटण (जि.सातारा) तालुक्यातील निवकणे धरण प्रकल्पाचे कामातील गैरप्रकार

- (४७) \* २९८५ श्री.शंभुराज देसाई (पाटण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-
- (१) पाटण (जि.सातारा) तालुक्यातील मध्यम धरण प्रकल्पातर्गत सुरु करण्यात आलेल्या निवकणे प्रकल्पाच्या कामात गैरप्रकार झाला आहे, हे खरे आहे काय,
  - (२) असल्यास, या प्रकल्पास ६ कोटी ५६ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता असून मूळ उंची ३७.८० मी.आहे, परंतु त्यात १३ मीटरने उंची वाढविण्यासाठी १९ कोटी ८७ लक्ष रुपये खर्च दाखविला आहे, हे ही खरे आहे काय,
  - (३) असल्यास, प्रकल्पाचे कोणतेही काम पूर्ण न करता सध्या या प्रकल्पासाठी ४८ कोटी ७९ लक्ष रुपये खर्च दाखविण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,
  - (४) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी केली आहे काय,
  - (५) असल्यास, चौकशीनुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे.
  - (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन : (1) नाही.

- (2) हे खरे नाही.
- (3) हे खरे नाही. या योजनेच्या व्दितीय सुप्रमानुसार एकूण उंची 50.80 मी व एकूण किंमत रु.48.71 कोटी असून आत्तापर्यंत या योजनेवर एकूण रु.35.57 कोटी इतका खर्च झालेला आहे. धरणाचे मातीकाम 80 टक्के पूर्ण झाले आहे.
- (4) प्रश्न उद्भवत नाही.
- (5) प्रश्न उद्भवत नाही.
- (6) प्रश्न उद्भवत नाही.

विदर्भातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याबाबत

- (४८) \* २३१६ श्री.गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) दिनांक 10 ते 13 नोव्हेंबर, 2014 या कालावधीत वा त्यासुमारास विदर्भातील उदानापूर(जि.बुलडाणा), डोंगरकिन्ही (जि.वाशिम), बोरगाव (जि.चंद्रपूर), कोंडण्यपूर (जि.अमरावती), सावरगाव, रामनगर, गोपवाडी, लासीना, लोणी, वरुडभक्त (जि.यवतमाळ) व नरसिंगपूर (जि.अमरावती) येथील 12 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, एवढ्या मोठ्या प्रमाणावार आत्महत्या होण्याच्या प्रकाराची चौकशी करण्यात आली आहे काय,
- (3) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली आहे?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) यवतमाळ जिल्ह्यातील सावरगाव व वरुडभक्त या दोन गावात आत्महत्या झाल्याचे निदर्शनास आले नाही. मात्र उर्वरित ९ गावात आत्महत्या झाल्याचे निदर्शनास आले आहे.

(२) होय.

(३) सदरील ९ पैकी २ पात्र प्रकरणी मदत देण्यात आली असून एक प्रकरण जिल्हा स्तरीय समितीने पात्र ठरविले असून, मृतकांच्या वारसांना मदत देण्याची कार्यवाही चालू आहे. एका प्रकरणी पोलीस अहवाल अप्राप्त आहे. उर्वरित ५ प्रकरणे जिल्हा स्तरीय समितीस सादर करण्यात आली असून, त्याबाबत लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. समितीच्या निर्णयानुसार मृतकांच्या वारसांना मदत देण्याची कार्यवाही करण्यात येईल.

**मुंबईतील श्याम रामजी रावजी सोजपाल ट्रस्ट व रावजी रामजी ट्रस्टची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कार्यालयाकडे नोंदणी नसल्याबाबत**

(४९) \* ४७८० श्री.सदा सरवणकर (माहिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) मुंबईतील श्याम रामजी रावजी सोजपाल ट्रस्ट व रावजी रामजी ट्रस्टची सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था कार्यालयाकडे नोंदणी असल्याचे भासवून मालक भूपेंद्र शहा हे पोतुगीज चर्च, दादर येथील रावजी सोजपाल बिल्डींग जुन्या इमारतीमधील सुमारे सन 1942 वर्षापासून राहण्या-या भाडेकरुंना धाकदपटशा दाखवून धर्मादाय आयुक्ताच्या परवानगीशिवाय हुसकावून लावत आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, भूपेंद्र शहा हे धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय ट्रस्टच्या मालमत्ताचे हस्तांतरण बेकायदेशीर असतानाही महानगरपालिकेच्या लीजवर असलेली रावजी सोजपाल बिल्डींग ही ट्रस्टच्या अखत्यारित नसतानाही त्यातील खोल्या बेकायदेशीररित्या महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय खाली करून हस्तांतरित करत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (3) असल्यास, सदरहू इमारतीमधील 80 वर्षापासून राहणा-या रहिवांशानी माहिती अधिकारात धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागविली असता दिशाभूल करणारी माहिती दिली आहे, हे ही खरे आहे काय,
- (4) असल्यास, शासनाने प्रकरणाची चौकशी केली आहे काय,
- (5) असल्यास, चौकशीत काय आढळून आले, त्यानुसार कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार धर्मादाय आयुक्त यांचे कार्यालयात प्राप्त झालेली नाही.

(२) ते (६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राजापूर गावाच्या हद्दीत (ता.तासगांव, जि.सांगली) येरळा नदीतील  
वाळू उपशास विरोध करणाऱ्यांना गंभीररित्या मारहाण केल्याबाबत**

(५०) \* ३६७० श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1) राजापूर गावाच्या हद्दीत (ता.तासगांव, जि.सांगली) येरळा नदीतील वाळू उपशास विरोध करणाऱ्या सहा शेतकऱ्यांना शिरगांव येथील वाळूमाफीयांनी दिनांक 22 नोव्हेंबर, 2014 रोजी वा त्यासुमारास गंभीररित्या मारहाण केल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, वाळू तस्कराविरोधात शिरगांव येथील 30 ते 40 नागरिकांनी तासगांव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे हे ही खरे आहे काय,
- (3) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय
- (4) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने दोषी व्यक्तीवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (5) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय.

- (२) प्रकरणी एका शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून शिरगांव येथील ५ आरोपी आणि अन्य ३० ते ४० इसमांविरुद्ध तासगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २७४/१४ भा.द.वि.सं. कलम ३०७, ३२६, ३३७, ३२३, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, प्रमाणे दि.२२.१०.२०१४ रोजी १०.४५ वा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
- (३) व (४) होय. प्रश्नात नमूद केल्याप्रमाणे आरोपींनी शेतकऱ्यांना गंभीररित्या मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रकरणी ५ आरोपींना दि.२४.११.२०१४ रोजी अटक करून ४ दिवस पोलीस कोठडी घेऊन सदयःस्थितीत सदरचे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. गुन्ह्याचा तपास चालू आहे.
- (५) विलंब झालेला नाही.

-----

**नांदगांव व चांदवड (जि. नाशिक ) तालुक्यातील 42 गावात प्रादेशिक  
नळपाणी पुरवठा योजनेची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत**

(५१) \* ३३६२ श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पुढील गोष्टीचा खुलासा करतील काय :-

- (1)नांदगांव व चांदवड (जि. नाशिक ) तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मालेगांव या विभागाच्या अंतर्गत असलेल्या 42 गावे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या काही गावांची नळपाणीपुरवठा योजनेतील कामे अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याने त्या गावातील रहिवाशी पिण्याचे पाणी मिळण्यापासून वंचित रहात आहे, हे खरे आहे काय,
- (2) असल्यास, उपरोक्त योजनेच्या कामांची शासनाने चौकशी केलेली आहे काय,
- (3) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(4) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. बबनराव लोणीकर :** (१) होय, हे अशंतः खरे आहे.

योजनेतील ४२ गावांपैकी ३ गावे (जिल्हा परिषद नाशिकने) वगळण्यात आलेली आहेत. उर्वरित ३९ गावांपैकी २९ गावांना पाणी पुरवठा सुरु आहे व उर्वरित १० गावांची कामे प्रगतीपथावर असून या गावांना मार्च, २०१५ पर्यंत पाणी पुरवठा सुरु करण्याच नियोजन आहे.

(२) होय, योजनेच्या कामाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या गुणवत्ता परिक्षण पथकाने तपासणी केली आहे.

(३) व (४) सदर तपासणीत पुढील बाबी आढळून आल्या

i) योजनेची कामे एकाचवेळी हातात घेतली.

ii) कामे करताना नियोजनाचा अभाव आढळून आला.

iii) योजनेची कामे विखुरलेल्या पध्दतीने करण्यात आली.

योजनेचे काम त्वरीत पुर्ण होण्याच्या दृष्टीने खालील सुचना देण्यात आल्या आहेत.

अ) योजनेची कामे त्वरित पुर्ण करून प्रभाग १, २ व ६ मधील गावांना लाभ देण्यात यावा.

आ) हेडवर्क्स, अशुध्द पाण्याचे पंप, जलशुध्दीकरण केंद्र, शुध्द पाण्याचे पंप कार्यान्वित करणे व इतर कामे युध्दपातळीवर पुर्ण करणे

सद्यःस्थितीत योजनेची ९५ टक्के कामे पुर्ण झाली असून उर्वरित कामे मार्च, २०१५ पर्यंत पुर्ण करून उर्वरित १० गावांना पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल.

**विधान भवन :**  
नागपूर.

**डॉ. अनंत कळसे**  
प्रधान सचिव,  
महाराष्ट्र विधानसभा

---

मुद्रणपूर्व सर्व प्रकिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रणः शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, नागपूर.